

39, Level 1, Deewan Centre, S.V. Road, Jogeshwari (W),

Mumbai - 400 102, Tel: 022 66959545

Email: info@comrade.net.in, Web: www.comrade.net.in, GSTIN: 27AAGCC9056P1ZX, CIN: U74999MH2017PTC292817

Date: September 09, 2024

To, Listing Department, BSE Limited, Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai-400001 BSE Code: 543921

<u>Sub: Newspaper Advertisement for Notice of 08th AGM and remote e-voting information.</u>

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulations 30, 44 and 47 of the Listing Regulations and in compliance with Section 91 and 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and the Secretarial Standard on General Meetings issued by the Institute of Company Secretaries of India, we enclose herewith copies of the advertisements published in the following newspapers regarding Notice of the 08th Annual General Meeting of the Members of the Company to be held on Monday, September 30, 2024 through Video Conferencing/Other Audio Visual Means:

The Free Press Journal – English (Mumbai) dated September 07, 2024 Navshakti – Marathi (Mumbai) dated September 07, 2024

The extract(s) of the aforesaid News Paper Advertisement are enclosed herewith.

You are requested to kindly take the above information on record.

Yours Faithfully,
For Comrade Appliances Limited

Khursheed Alam Managing Director DIN: 07349338 Place: Mumbai

Encl: As above

SD/

AJEET TRIPATHI



### **MUMBAI DEBTS RECOVERY TRIBUNAL NO.I**

(Govt. Of India, Ministry Of Finance) 2nd Floor, Telephone Bhavan, Near Strand Cinema Colaba Market, Colaba, Mumbai- 400 005 CORRIGENDUM/ADDENDUM/PUBLIC NOTICE

**RECOVERY PROCEEDING NO.1-2022** State Bank Of India .....Applicant

M/S Bhogi AGRO TRADERS PVT LTD & ORS ...... Defendant

The Auction for property situated at Land admeasuring 1000 sq. mtrs with 6000 sq. ft. construction thereon located at CIDCO Plot No. 93, Sector No. 19A, Vashi Navi Mumbai 400703 has been postponed/extended to 12/09/2024.

Auction Date: 12/09/2024 between 2.00 pm to 4.00 pm

EMD Date: 10/09/2024 up to 4.30pm Inspection Date: 09/09/2024 between 11:00 a.m.to 4:00p.m.

Rest of the contents of proclamation/public notice dated 30/07/2024 shall remain unchanged. All the intending buyers may submit their bids along with EMD amount till 10/09/2024 upto 4.30 p.m.

The Sale shall be subject to the satisfactory clarification by Certificate Debto No. 4 and/or Satisfactory clarification by the creditor of Certificate Debtor No. 4 with cogent documentary evidence qua operation of Section 96 of the IBC,2016 as directed vide order dated 04/09/2024 by this Tribunal

Given under my hand and seal on 04/09/2024.



RECOVERY OFFICER, MDRT-I, MUMBAI

ReLI∧NCe

#### **Reliance Broadcast Network Limited**

CIN: U64200MH2005PLC158355

ed office: Unit No. 503, 5th Floor, ARC Plaza Industrial Estate 48 Oshiwara Village, Jogeshwari (West) Mumbai - 400102 Tel.: +91 22 2632 8397 E-mail: investors@radiobigfm.com Website: www.reliancebroadcast.in

#### **NOTICE TO THE MEMBERS**

Notice is hereby given that the 20th Annual General Meeting ('AGM') of the Members of Reliance Broadcast Network Limited (the 'Company') is scheduled to be held on Monday, September 30, 2024 at 11 A.M. (IST), through Video Conference ('VC') / Other Audio Visual Means ('OAVM') to transact the business, as set out in the Notice of the

AGM only through e-voting facility.

The AGM will be held through VC / OAVM in compliance with the provisions of the Companies Act, 2013 and circulars dated April 8, 2020 and April 13, 2020, May 5, 2020 January 13, 2021, May 05, 2022 and September 25, 2023 issued by the Ministry of Corporate Affairs. Facility for appointment of proxy will not be available for the AGM.

Notice of the AGM along with the Annual Report 2023-24 is being sent only through electronic mode to those members whose email addresses are registered with the Company or CDSL / NSDL ('Depositories') and will also be available on the Company's website at www.reliancebroadcast in and on the websites of KFin Technologies Limite ('Kfintech'), the Registrar and Transfer Agent of the Company at, <u>www.kfintech.com</u>.

Any Member holding share(s) in physical mode can register their e-mail ID with KFintech Registrar and Transfer Agent of the Company and any member holding share(s) or electronic mode can register /update e-mail address with respective Depositor The Company has engaged the service of KFintech as the authorized agency for

conducting of the e-AGM and for providing e-voting facility. Members can cast their vote online from 10.00 A.M (IST) on Wednesday, September 25, 2024 to 5.00 P.M (IST) or Sunday, September 29, 2024. At the end of the remote e-voting period, the facility shal be disabled. Facility for e-voting shall also be made available during the AGM to those members who attend the AGM and who have not already cast their vote. The member who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also attent /participate in the AGM through VC/OAVM but shall not be entitled to cast their vote

Only those members, whose names are recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners (in case of electronic shareholding) maintained by the depositories as on the 'cut-off date' i.e. Monday, September 23, 2024 shall be entitled to avail the facility of remote e-voting. A member can opt for only one mode of voting i.e either through remote e-voting or e-voting during the AGM.

Members who are holding shares in Physical Form or who have not registered their e-mail address with the Company/Depositories or any person who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after the notice has been sent electronically by the Company, and holds shares as of the 'cut-off date' i.e. Monday September 23, 2024; may obtain the login ID and password as per procedure provided in

Members are requested to carefully read all the instructions set out in the Notice fo the AGM relating to attending the AGM, casting vote through remote e-voting or e voting during the AGM.

Queries / grievances if any, with regards to e-voting, may be addressed thro investors@radiobigfm.com or at evoting@kfintech.com OR call at +9140 6716 1500 OF visit Help and FAQs and e-voting user manual available at the download section o KFintech's website at https://evoting.kfintech.com/ OR contact toll free no. 1800 309 4001

**POSSESSION NOTICE** 

Whereas, the authorized officer of Jana Small Finance Bank Limited (Formerly know

as Janalakshmi Financial Services Limited), under the Securitization And Reconstruction

of Financial Assets And Enforcement Of Security Interest Act, 2002 and in exercise of pow ers conferred under section 13 (12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement

Rules 2002 issued demand notices to the borrower(s)/ Co-borrowers(s) calling upon the

corrowers to repay the amount mentioned against the respective names together with

interest thereon at the applicable rates as mentioned in the said notices within 60 days

rom the receipt of the said notices, along with future interest as applicable incidental

**Description of Secured Asset:** All that piece and parcel of the immovable property being land admeasuring 170.6 Sq.mt. along with construction thereon being and situate at Shah Building, CTS No.728, Sr.No.11/9 + 14/1, Near Bhutkar Houd, Shukrawai

Peth, Pune-411002. On or towards: Towards East by: Road, Towards West by

Internal Road, Towards South by: Shah Property, Towards North by: Jain Property

Description of Secured Asset: All that piece and parcel of the immovable property

Towards East by: House of Parubai Mahadu Kolhe, Towards West by: Part of Raji Ananda Pawar, Towards South by: Part of Ananda Pawar, Towards North by: Roac

Description of Secured Asset: All that piece and parcel of the immovable property being land admeasuring 600 Sq.ft., i.e. 55.76 Sq.mtr., being and situate at GAT No.249/1, Plot No.106, Mauje Harsul, Tal. & Dist. Aurangabad-431010. **On o** 

Description of Secured Asset: All that piece and parcel of the immovable

Fakirwadi (Dalalwadi), Aurangabad-431001. On or towards: Towards East by

Flat No.2, Towards West by: Road & Nala, Towards South by: Parking of

Description of Secured Asset: All that piece and parcel of the immovable

property being land admeasuring 300 Sq.ft., i.e. 27.88 Sq.mtr., being and situate at Survey No.180, Plot No.52 North Side, Malmatta No.9-2 & Pin No.40309020168,

Marghat Road, Tal. & Dist. Nanded-431602. On or towards: Towards East by: 10 feet wide Road, Towards West by: Plot No.56, Towards South by: Part of Plot.

Whereas, the Borrowers/ Co-borrowers/ Guarantors/ Mortgagors, mentioned herein

above have failed to repay the amounts due, notice is hereby is given to the Borrower:

mentioned herein above in particular and to the Public in general that the authorized

officer of Jana Small Finance Bank Limited has taken Symbolic possession of the

properties/ secured assets described herein above in exercise of powers conferred on

him under section 13 (4) of the said Act read with Rule 8 of the said rules on the dates

mentioned above. The Borrowers/ Co-borrowers/ Guarantors/ Mortgagors, mentioned

herein above in particular and the Public in general are hereby cautioned not to deal

with the aforesaid properties/ Secured Assets and any dealings with the said properties

Secured Assets will be subject to the charge of Jana Small Finance Bank Limited.

JANA SMALL FINANCE BANK

Registered Office: The Fairway, Ground & First Floor, Survey No.10/1, 11/2 8

12/2B, Off Domlur, Koramangia Inner Ring Road, Next to EGL Business Park Challaghatta, Bangalore-560071. <u>Branch Office:</u> Office No.704/705, Modi Plaza

Opp. Laxminarayan Theatre, Mukund Nagar, Satara Road, Pune-411037

ing land admeasuring 650 Sq.ft., i.e. 60.40 Sq.mtr., being and situate at CTS No.5371, Sheet No.75, Shree Sai Complex, Ground Floor,

land admeasuring 600 Sq.ft. being and situate at Grampanchayat Malmatta 2-1, Mauje Takali, Tal. Mudkhed, Dist. Nanded-431806. **On or towards**:

1) Syed Khaled Syed Rs.3,27,997.97 (Rupees

expenses, costs, charges etc. incurred till the date of payment and/or realisation.

Borrower/ Co-Borrower/

Guarantor/ Mortgago

1) Shravan

Distributors. By

Prop. Preetam Dilip

Shaha,

2) Sonal Preetam

Shah

1) Rahul Ananda

Pawar,

2) Chitra Rahul

Pawar

2) Farheen Bano

Syed Khaled

towards: Towards East by: Plot No.100, Towards West by: Towards South by: Plot No.105, Towards North by: Plot No.107

Pivhal.

2) Manju Anil Pivhal

Sheshrao Ranvir,

2) Dikshmala

Laxmikant Ranvir

Building, Towards North by: CTS No.5672.

Loan No.

4569864000026

45699660000649

45699660000304

4569020000256250

30439630000792

45600430000096

45609420005162

45789430000318

Date: 07.09.2024

Towards North by: Plot No.53.

For Reliance Broadcast Network Limited

13(2) Notice Date/

**Outstanding Due** 

(in Rs.) as on

18.06.2024

Rs.1,16,14,255.82

(Rupees One Crore Sixteen Lacs Fourteen

Thousand Two Hundred

Fifty Five and Eighty Two

as of 17.06.2024

21.06.2024

Rs.2,56,701.04 (Rupees

Two Lakhs Fifty Six

One and Four Paisa

21.06.2024

Three Lakhs Twenty

Seven Thousand Nine

Hundred Ninety Seven

and Ninety Seven Paisa

Only) as of 19.06.2024

24.06.2024

Rs.16,35,623.00 (Rupees

Sixteen Lakhs Thirty Five

Thousand Six Hundred

Twenty Three Only)

as of 19.06.2024

21 06 2024

Rs.5,12,054.6

(Rupees Five Lakhs Twelve Thousand Fifty

Four and Six Paisa Only

as of 19.06.2024

Sd/- Authorised Officer-

Jana Small Finance Bank Limited

ousand Seven Hundred

Only) as of 19.06.2024 Possessio

Paisa Only

Monitoring Professiona

& Type of

04-09-2024

05:50 PM

Symbolic

Possessio

05-09-2024

11:07 AM

Symbolic

04-09-2024

Time:

10:50 AM

Symbolic

Possessio

Date:

04-09-2024

Time:

12:35 PM

Symbolic

Date:

05-09-2024

Time:

Symbolic

by: 20 feet Road

Date: 06th September, 2024

(Erstwhile Resolution Professional

#### PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that GEETHA MURTHY residing at Bunglow No. 55, Mysore Colony, near Factory Gate No.2, Mahul Road, Chembur, Mumbai – 400 074, has agreed to sell and transfer the property more particularly described in the Schedule hereunder written (hereinafter referred to as "the Property") to our client, free from all encumbrances and liens, and with vacant possession.

All persons having any claim in respect of the Property (or any portion thereof) whether by way of allotment, sale, transfer, assignment, mortgage, charge, gift, trust, inheritance, possession, lease, sub-lease, lien, license, tenancy, maintenance, easement, exchange or otherwise howsoever, are hereby required to make the same known in writing, together with copies of supporting documents, to the undersigned at their office at 401 & 402, 4th floor, Makhija Chambers, 196, Turner Road, Bandra (West), Mumbai – 400 050, within 14 (fourteen) days from the date of publication hereof, failing which such claims or objections, if any, will be considered to have been valved and/or abandoned, and the transaction will be completed without reference thereto.

#### SCHEDULE OF THE PROPERTY

5 (five) fully paid-up shares of the face value of Rs.50/- each bearing Distinctive Nos. 736 to 740 (both inclusive) comprised in Share Certificate bearing No.99 dated 31st August 1996 issued by the Sri Sai Industrial Premises Co-operative Society Limited, together with the Industrial Gala No.315 admeasuring 26.40 square metres of carpet area, together with loft admeasuring 13.45 square metres, on the third floor of the Building No.6 forming part of the building the third floor of the Building No. 6 forming part of the building complex known as 'Jogani Industrial Complex' standing on the land bearing CTS Nos. 14 and 14/1 and 14/8, all of Village Kurla Part-3 situate at V.N. Purav Marg, Chunabhatti, Sion, Mumbai-400 022. Dated this 7th day of September, 2024.

> For Pradhan & Rao Advocates and Solicitors Aloke V. Rao, Partner.

#### REVATI ORGANICS LIMITED

CIN: L92100MH1993PLC072194 PLOT NO.45, 1STFLOOR, GANPATIBNHAVAN, M.G.ROAD GOREGOAN WEST, MUMBAI-400062 Tel: 022-28791912 \* E-mail: revati.organics9@gmail.com \* Website: www.revatiorganics.in

#### NOTICE OF 31ST ANNUAL GENERAL MEETING

NOTICE is hereby given that the 31st Annual General Meeting of the members of REVATI ORGANICS LIMITED will be held on Monday, 30th September, 2024 at 12.00 NOON at Govind Dalvi Sabhagruh, Aarey Road, Above Bank of Maharashtra, Goregaor West, Mumbai - 400104.

n compliance with the said MCA Circulars and SEBI Circular, the Company has sen the Notice and Annual Report for the Financial year 2023-24 to all the Members whose email ids are registered with Company / Depository Participants / Registrar and Transfer Agent - MCS Share Transfer Agents Limited. These documents are also vailable with the website of the Company at www.revatiorganics.in website of the tock Exchange – www.bseindia.com and on the website of Central Depository Securities of India Limited (CDSL) at www.evotingindia.com

Pursuant to the provisions of section 108 of the Act and Rule 20 of Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended and Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (SEBI Listing Regulations) the company has engaged the services to provide e-voting facility to the shareholders of the Company. The detailed procedure and instruction for e-voting are contained in the Notice.

n this regard, the Members are further notified that:

a) Members holding shares either in physical form or dematerialized form as on the cut-off date 23rd September, 2024; may cast their votes electronically on the business set out in the Notice through e-voting Platform of CDSL at www.cdslindia.com.

) The Remote E-voting facility will commence at 9.00 am on ¬27th September, 2024 and end at 5.00 pm on 29th September, 2024.

Members who have cast their vote through remote e-voting prior to AGM may also attend and participate in AGM, but shall not be allowed to cast their vote again at

f) A person whose name in recorded in the Register of Members or in the register of beneficial owner maintained by the Depositories as on the cut-off date only shall be entitled to avail the facility of Remote e-voting as well as voting at AGM

In case of any queries or grievances related to e-voting may refer the Frequently Asked Questions (FAQs) for members and e-voting manual available a www.cdslindia.com

The date of completion of sending Notice of AGM is 6th September, 2024

g) The Members who have not registered their email addresses and Mobile Numbers are requested to get themselves registered with their respective Depository Participants in case the shares are held in electronic form and to the Company's RTA MCS Share Transfer Agnet Ltd via email to subodh@mcsregistrars.com in case the shares are held on physical form.

For Revati Organics Limited

Place: Mumbai Date: 7th September, 2024

Manish G. Shah Executive Director (DIN: 00434171)

# gineering Limited

#### **NOTICE OF THE 37™ ANNUAL GENERAL MEETING**

In compliance with applicable provisions of the Companies Act, 2013 ('Act') and rules nade thereunder, Securities and Exchange Board of India ('SEBI') (Listing Óbligation and Disclosure Requirements) Regulations, 2015, Notice of Annual General Meeting of upreme Engineering Limited ('Company') will be held on Saturday, September 28 2024 at 12:00 noon at Village Vihari, Opp. Khopoli Railway station, Khopoli, Nav Mumbai - 410203, to transact the business as set out in the Notice. Manner of registering / updating email address, mobile number and bank account

mandate Members whose email ids are already registered with the Company/RTA/DP, may follow the instructions for remote e-Voting as provided in the AGM Notice. Members who have not registered their email ids, are requested to register the same fo receiving all communications including Annual Report, Notices etc. from the Company electronically as per process mentioned below:-

Members holding Equity Shares of the Company in physical mode are requested to provide a duly signed Form ISR-1 along with supporting documents to the Company's Registrar and Share Transfer Agent-Bigshare Services Private Limited, either at their office at Bigshare Services Private Limited, Office No S6-2, 5° floor Pinnacle Business Park, Next to Ahura Centre, Mahakali Caves Road, Andher (East) Mumbai - 400093, India, Tel: 022-6263 8200; or by e-mail at investor@bigshareonline.com. The said form is available on the website of the

Members holding Equity Shares of the Company in dematerialized form ar requested to register / update their email address, mobile number and bank account details with their relevant depositories through their depositary participants. Instructions for remote E-voting and E-voting during AGM

ursuant to the provisions of Section 108 of the Act read with Rule 20 of the Companie Management and Administration) Rules, 2014, as amended from time to time, and legulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements egulations, 2015 ('Listing Regulations'), Members will be provided with the facility to cast their vote electronically, through the remote e-Voting facility (before the AGM), on I the resolutions set forth in AGM Notice. The facility of casting votes will be provided v CDSL. All the Members are informed that:

The business as set forth in the AGM Notice will be transacted through voting by electronic means in the form of e-Voting.

The voting rights of member(s) shall be in proportion to their shares in the paid up equity share capital of the Company's on the cut-off date i.e. Friday, September 20. 2024. A person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date i.e. Friday, September 20, 2024 only shall be entitled to vote through remote e

Any person who acquires shares of the Company and becomes member of th Company after sending the notice of the AGM and holding shares as on cut-off date i.e. Friday, September 20, 2024, may obtain the User ID and password by sending an email to helpdesk.evoting@cdslindia.com or investor@bigshareo by mentioning their Folio No./DP ID and Client ID. However, if person is already registered with CDSL for remote e-Voting the

existing user ID and password can be used for casting the votes. The remote e-Voting period commences at 09:00 A.M. (IST) on Wednesday

 $25^{\rm m}$  September, 2024 at 09:00 A.M. and ends on Friday,  $27^{\rm m}$  September, 2024 at 05:00 P.M. The remote e-Voting module shall be disabled by CDSL for voting thereafter. Once the vote on a resolution is cast by the Member, the Member shall not be allowed to change it subsequently.

During this period, Members holding shares either in physical form or dematerialized form may cast their vote by remote e-Voting before the AGM. The facility for ballot / polling paper shall be made available at the Meeting and the Members attending the Meeting who have not cast their vote by remote e-Voting

shall be able to vote at the Meeting through ballot / polling paper. The Members who have cast their vote by remote e-Voting prior to the AGM may also attend/participate in the AGM, but shall not be eligible to vote again at the AGM. Detailed process and manner of remote e-Voting is being provided in the AGM

Notice & also available on the Company's website and on the website of CDSL at www.evotingindia.com In case of any gueries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download

request to CDSL at helpdesk.evoting@cdslindia.com who will also address the grievances connected with the voting by electronic means. The Board of Directors has appointed Mr. Rinkesh Gala (ACS No. 42486) Practicing Company Secretary as 'Scrutinizer' to scrutinize the process of e-voting during the AGM and remote e-voting held before the AGM in fair and transparent

section of www.evotingindia.com or call on toll free no.: 3700 22 55 33 or send a

. The Results shall be declared within two working days of the conclusion of the AGN and the same, along with the consolidated Scrutinizer's Report, shall be placed or the website of the Company, CDSL at www.evotingindia.com and shall b communicated to NSE Limited at and www.nseindia.com.

The Register of Members and Share Transfer Books of the Company will rema closed from Friday, September 20, 2024 to Saturday, September 28, 2024 (bot) days inclusive) for the purpose of AGM.

By order of the Board of Directors for Supreme Engineering Limited Sanjay Chowdhri Managing Director DIN: 00095990

Place: Mumbai Date: September 6, 2024



Corporate Office: 1st Floor, JITO House, Plot No.A-56, Road No.1, MIDC Marol, Next to The International by Tunga Hotel, Andheri (E), Mumbai 400093. Tel.No. 022-61285900 Email: info@greaterbank.com;

#### Website: www.greaterbank.com NOTICE OF 73rd ANNUAL GENERAL MEETING

(For Members Only)

Notice is hereby given that the 73<sup>rd</sup> Annual General Meeting of The Greater Bombay Co-operative Bank Limited will be held on 27th September 2024 at 11.00 a.m. at Swatantryaveer Savarkar Rashtriya Smarak, Swatantryaveer Savarkar Auditorium, 252, Veer Savarkar Marg, Shiyaji Park, Dadar (West), Mumbai 400028, Soft copy of the Financials of 2023-24 has been uploaded on the bank's website. All members are requested to note of the same.

The Greater Bombay Co-operative Bank Limited Anil Sakhrani Chief Executive Officer

Place:Mumhai Date: 07.09.2024

#### **Chandni Machines Limited**

Regd. Office: 108/109, T. V. Industrial Estate, 52 S. K. Ahire Marg, Worli, Mumbai - 400 030 Office No: 022 - 3540 2814; Mobile No.: 9324802995 / 9324802991 Email: jrgroup@jmehta.com; compliance@cml.net.in CIN: L74999MH2016PLC279940

#### NOTICE OF ANNUAL GENERAL MEETING

Notice is hereby given that the 8th Annual General Meeting (AGM) of the members of Chandni Machines Limited ("The Company") will be held through Video Conference ('VC') / Other Audio Visual Means ('OAVM') on Monday, September 30, 2024 at 03.00 P.M. to transact the business, as set out in the Notice convening the AGM. The Company has sent the Notice convening AGM on September 06, 2024 through electronic mode to the Members whose email addresses are registered with the Company/ Depositories in accordance with the Circulars issued by the MCA vide General Circular No. 14/2020, 17/2020, 20/2020 dated April 8, 2020, April 13, 2020, May 05, 2020, 22/2020 dated 15th June, 2020; 33/2020 dated 28th September, 2020 and 39/2020 dated 31st December, 2020 and Circular No. 10/2021 dated 23rd June, 2021, circular no. 02/2022 dated 5th May, 2022 and General Circular No. 10/2022 dated December 28, 2022 and Circular No. 09/2023 dated September 25, 2023 and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations") read with the SEBI Circular numbers SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79, dated May 12, 2020 SEBI/HO/CFD/CMD2 /CIR/P/2021/11 dated January 15, 2021, SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated May 13, 2022 and SEBI/HO/CFD/ POD-2/P/CIR/2023/4 dated January 5, 2023 to transact the Business as set out in the Notice dated 8th August, 2024 convening the AGM. The Notice convening the AGM is available on the website of the Company at www.cml.net.in the website of BSE Limited http://www.bseindia.com and on the website of Purva Sharegistry (India) Pvt. Ltd. https://evoting.purvashare.com/.

Pursuant to the provisions of Section- 108 of the Act and Rule- 20 of the Companie (Management and Administration) Rules, 2014, as amended and Regulation- 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Members are provided with the facility to cast their votes on all resolutions as set forth in the Notice convening the AGM using electronic voting system ("e-voting") provided by Purva Sharegistry (India) Pvt. Ltd. The voting rights of Members shall be in proportion to the equity shares held by them in the paid-up equity share capital of the Company as on (Monday), September 23, 2024. ("cut-off date").

The remote e-voting period commences on (Friday) September 27, 2024 (IST 09.00 A.M.) and ends on (Sunday) September 29, 2024 (IST 5.00 P.M.). During this period, the Members may cast their vote electronically. The remote e-voting module shall be disabled by Purva Sharegistry (India) Pvt. Ltd. thereafter. Those Members, who has joined in the AGM and had not cast their votes on the Resolutions through remote e-voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote during the AGM. The Members who have cast their votes by remote e-voting prior to the AGM may also attend/participate n the AGM but shall not be entitled to cast their votes again.

Those members whose e-mail ids are not registered with the depositories for obtaining login credentials for e-voting & for registering their e-mail ids are requested to send required details and documents as described in the AGM Notice to Company's e-mail ID compliance@cml.net.in or to RTAe-mail ID support@purvashare.com

M/s. S P K G & Co. LLP, Chartered Accountants, Mumbai (FRN: W100235) has been appointed as the Scrutinizer to scrutinize the 'remote e-voting' process and voting at the AGM, in a fair and transparent manner. The Results declared along with the report of the Scrutinizer shall be placed on the website

of the Company at www.cml.net.in and on the website of Purva Sharegistry (India) Pvt. Ltd. https://evoting.purvashare.com/. Immediately after the declaration of result by the Chairman or a person authorized by him in writing

Any person, who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after the Notice has been sent electronically by the Company, and holds shares as on the cut-off date may obtain the login ID and password by sending a request to investorsupport@purvashare.com/. However, if he/she is already registered with Purva Sharegistry (India) Pvt. Ltd. for remote e-voting, he/she can use his/her existing User ID and password for casting the votes.

In case of any queries pertaining to e-voting, members may refer to the Frequently Asked Questions ("FAQs") and the e-voting manual available at https://evoting.purvashare.com/ /under help section or contact 022 4970 0138, 022 3522 0056/ and 8850425703 Email nvestorsupport@purvashare.com/ or aforesaid number

Sd/-

Date: September 06, 2024 Place: Mumbai

Jayesh R Mehta Managing Director DIN: 00193029

# **COMRADE APPLIANCES LIMITED**

(Formerly Known as Comrade Appliances Private Limited) CIN: L74999MH2017PLC292817 Registered Office: Shop No.39,ground Level I,dewan Centre, 183-186, S.V. Road, Jogeshwari West, Mumbai City, Maharashtra, India, 400102 Corporate Office: Shop No.39,ground Level I,dewan Centre, 183-186, S.V. Road, Jogeshwari West, Mumbai City, Maharashtra, India, 400102

E-mail: info@comrade.net.in Website: www.comrade.net.in NOTICE OF 8th ANNUAL GENERAL MEETING OF THE COMPANY TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCE ("VC") / OTHER AUDIO VISUAL MEANS ("OAVM")

NOTICE is hereby given that the 8th (Eighth) Annual General Meeting ("AGM") of the Shareholders of M/s. Comrade Appliances Limited (Formerly known as Comrade Appliances Private Limited) ("the Company") will be held on Monday, September 30, 2024 at 01:00 P.M. (IST) through video conference/other audio-visual means ("VC/OAVM" n compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 & Rules frame thereunder and the SEBI (LODR) Regulations, 2015 read with General Circular No. 20/2020, 14/2020, 17/2020, 20/2021, 03/2022 and 11/2022 dated May 5, 2020, April 8 2020, April 13, 2020, December 8, 2021, May 5, 2022 and December 28, 2022 and 09/2023 dated September 25, 2023 issued by the Ministry of Corporate Affairs, Government of India respectively, to transact the business, as set out in the Notice dated September 05, 2024 convening the AGM of the Company. Since the AGM of the Company will be held through VC/OAVM, without physical presence of shareholders at a common venue

therefore, the deemed venue of meeting shall be the registered office of the company. In compliance with the said Circulars, Notice of the AGM along with the Annual Report fo FY2023-24 has been sent on September 06, 2024 through electronic mode to those nembers/shareholders whose e-mail addresses are registered with the Company's Registrar and Share Transfer Agent/Depositories. These documents are also available the website of the Company at www.comrade.net.in and on the website of the Stock Exchange i.e., BSE Limited (at www.bseindia.com) and on the website of Bigshare Services Pvt. Ltd. ("Bigshare") https://ivote.bigshareonline.com. Members who have not registered their e-mail address are requested to register the sam

respect of shares held in electronic form with the Depository through their Depository Participant(s) and in respect of shares held in physical form by writing to the Company cal get the same registered with the company by sending their email addresses with their ful ame, Folio no. and holdings at info@comrade.net.in

Further in compliance with the provisions of section 91 of the Companies Act, 2013 read with rules made thereunder and Regulation 42 of the SEBI (LODR) Regulations, 2015, the Register of Members and Share Transfer Books of the Company shall remain closed from Tuesday, September 24, 2024 to Monday, September 30, 2024 (both days inclusive for the purpose of AGM.

Instructions for Remote E-voting and E-voting during the AGM:

Pursuant to Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended, and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is pleased to provide its Members facility to cast their votes electronically on all the esolutions set forth in the Notice of 8th AGM using electronic voting system of Bigshar Services Pvt. Ltd. ("Bigshare"). The members are informed that:

The business set forth in the Notice of the 8th AGM may be transacted through voting by electronic means:

A person whose name is recorded in the Register of Members or in the Register o Beneficial Owners maintained by the Depositories as on the cut-off date i.e. Monday, September 23, 2024 only shall be entitled to avail the remote e-voting facility as well as e-voting at AGM

27, 2024 at 09,00 am (IST) and will end on Sunday, September 29, 2024 at 05,00 pm (IST). Voting through remote e-voting will not be allowed beyond said date and time. E voting shall also be made available at the AGM and the members attending the meeting who have not cast their vote through remote e-voting shall be able to vote at the AGM. Members who have voted through remote e-voting may attend the AGM but shall not be entitled to cast their vote again in the meeting. Once the vote on resolution is cast by the member, the member shall not be allowed to change it subsequently Members who have acquired shares and become members of the Company after the

The remote e-voting through electronic means will commence on Friday. September 1.

dispatch of Notice and Annual Report and who are eligible shareholders as on the cutoff date i.e. Monday. September 23, 2024, are requested to refer to the Notice of AGM for the process to be adopted for obtaining the Login ID and password for casting vote. The instructions or remote voting and e-voting at the AGM for shareholders holding share in dematerialized mode, physical mode, and for shareholders who have not registered their email addresses has been provided in the Notice convening the AGM. Instruction for attending the AGM through VC/OAVM are also provided in the Notice of AGM. The board of directors has appointed Mayank Arora & Co., Practicing Company

transparent manner. case shareholders/investor have any queries regarding virtual meeting, you may refer the Frequently Asked Questions ("FAQs") available at https://ivote.bigshareonline.com.under fownload section or you can email us to ivote@bigshareonline.comor call us at: 1800 22 54 22

Date: 06/09/2024

Place: Mumbai

Secretary (COP. 13609) as the Scrutinizer conducting voting process in a fair and

For Comrade Appliances Limited (Formerly known as Ambani Organics Limited

बँक ऑफ इंडिया BOI

Thane (Main) Branch: Shivaji Path, Opp. M.H. High School, Thane (West) 400601.

### POSSESSION NOTICE [Appendix-IV [See Rule-8(1)]

Whereas, The undersigned being the authorised officer of the Bank of India under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under Section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a demand notice dated 19.03.2024 calling upon the borrower Mahadev Enterprises (Borrower) to repay the amount mentioned in the notice as on NPA date i.e 01.03.2024, being Rs.24,47,330.56 (Twenty Four Lacs Forty Seven Thousand Three Hundred Thirty and Fifty Six Paisa only) (+) uncharged Interest from

borrower and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under Rules, 2002 on this the Thursday of 05th September of the year 2024.

Bank of India for an amount mentioned in the notice as on NPA date i.e 01.03.2024, being Rs.24,47,330.56 (Twenty Four Lacs Forty Seven Thousand Three Hundred Thirty and Fifty Six Paisa only) (+) uncharged Interest from 01.03.2024

of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

Description of securities - (a) Hypothecation of stocks

Date: - 05.09.2024

Sd/ Authorised Officer, Bank of India

# TAVERNIER RESOURCES LIMITED

Contact No.: 8879382912 • Email:info@tavernier.com; investors@tavernier.com Website:www.tavernier.com • CIN: L51909MH1994PLC193901

NOTICE OF 30th ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION

Notice is hereby given that:

September 27, 2024 at 02:00 p.m. through Video Conferencing (VC) / Other Audio-Visual Means (OAVM). In Compliance with General Circular No. 09/2023 dated September 25, 2023, General Circular No. 10/2022 dated December 28, 2022, General Circular Control Circular Control Circular Control Circular Control Circular Control Circular Circula Circular No. 02/2022 dated May 05, 2022, read together with General Circular No. 02/2021

In compliance with the Circulars, Notice of AGM along with Annual Report 2023-24 have been sent through electronic mode to those Members whose e-mail Ids are registered with the Company/Depository Participant(s). The aforesaid documents are also available on the website of the Company at http://www.tavernier.com/, Stock Exchange website at https://www.bseindia.com/and on the website of Link Intime India Pvt. Ltd. i.e. https://instavote.linkintime.co.in, The dispatch of Notice of the AGM through e-mail has been completed on September 04, 2024.

Deer completed on September 04, 2024. The members holding Shares either in physical form or dematerialized form as on cut-off date i.e. September 20, 2024, may cast their vote electronically on the businesses as set forth in the Notice of the AGM through e-voting facility (remote e-voting) or e-voting system at the AGM provided by Link Intime India Pvt. Ltd: https://instavote.linkintime.co.in.

Friday, September 20, 2024. A person whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the depositories as on the cut-off date only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting at the AGM.

c) Notice is emailed to Members, whose name appears in the Register of Members / list of Beneficial Owners as on August 30, 2024. Members who have acquired shares after the

dispatch of Notice and before the cut-off date i.e. September 20, 2024 may approach Link Intime India Pvt. Ltd for issuance of the User ID and Password for exercising their right to vote by electronic means. However, if you are already registered with the Registrar for remote e-voting then you can use your existing User ID and password for casting your d) Once the votes on a resolution is cast by the Member, the Member shall not be allowed to

the AGM but shall not entitled to cast their votes again.

In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions and Instavote e-Voting manual available at https://instavote.linkintime.co.in, under Help section or write

Sudhir Milapchand Naheta Chairman & Managing Director DIN: - 00297863

merly Known as Ambani Organics Limited CIN: L24220MH1985PLC036774

Website: www.ambaniorganics.com

THROUGH VIDEO CONFERENCE ("VC") / OTHER AUDIO VISUAL MEANS ("OAVM") NOTICE is hereby given that the 38th (Thirty Eighth) Annual General Meeting ("AGM") of

and the SEBI (LODR) Regulations, 2015 read with General Circular No. 20/2020, 14/2020 7/2020, 20/2021, 03/2022 and 11/2022 dated May 5, 2020, April 8, 2020, April 13, 2020, December 8, 2021, May 5, 2022 and December 28, 2022, and 09/2023 dated September 25, 2023 issued by the Ministry of Corporate Affairs, Government of India respectively, to ransact the business, as set out in the Notice dated September 05, 2024 convening the AGM of the Company. Since the AGM of the Company will be held through VC/OAVM, without physical presence of shareholders at a common venue, therefore, the deeme enue of meeting shall be the registered office of the company. n compliance with the said Circulars. Notice of the AGM along with the Annual Report to

embers/ shareholders whose e-mail addresses are registered with the Company's Registrar and Share Transfer Agent/Depositories. These documents are also available the ebsite of the Company at www.ambaniorganics.com and on the website of the Stock exchange i.e., NSE Limited (atwww.nseindia.com) and on the website of Link Intime India Pvt. Ltd. ("Link Intime") https://instavote.linkintime.co.in. Members who have not registered their e-mail address are requested to register the same

respect of shares held in electronic form with the Depository through their Depository Participant(s) and in respect of shares held in physical form by writing to the Company can get the same registered with the company by sending their email addresses with their full name, Foliono. and holdings at investors@ambaniorganics.com. Further in compliance with the provisions of section 91 of the Companies Act, 2013 read

with rules made thereunder and Regulation 42 of the SEBI (LODR) Regulations, 2015, the Register of Members and Share Transfer Books of the Company shall remain closed from Tuesday, September 24, 2024 to Monday, September 30, 2024 (both days inclusive) or the purpose of AGM.

The members are informed that: The business set forth in the Notice of the 38th AGM may be transacted through voting by electronic means: A person whose name is recorded in the Register of Members or in the Register of

e-voting atAGM; The remote e-voting through electronic means will commence on Friday, September 27, 2024 at 09.00 am (IST) and will end on Sunday, September 29, 2024 at 05.00 pm (IST). Voting through remote e-voting will not be allowed beyond said date and time. E unting shall also be made available at the AGM and the members attending the meetin who have not cast their vote through remote e-voting shall be able to vote at the AGM.

member, the member shall not be allowed to change it subsequently. Members who have acquired shares and become members of the Company after the dispatch of Notice and Annual Report and who are eligible shareholders as on the cutoff date i.e. Monday, September 23, 2024, are requested to refer to the Notice of AGM for the process to be adopted for obtaining the Login ID and password for casting vote. The instructions or remote voting and e-voting at the AGM for shareholders holding share in dematerialized mode, physical mode, and for shareholders who have not registered their email addresses has been provided in the Notice convening the AGM. Instructions

for attending the AGM through VC/OAVM are also provided in the Notice of AGM. The board of directors has appointed Mayank Arora & Co., Practicing Company Secretary (COP. 13609) as the Scrutinizer conducting voting process in a fair and

Shareholders facing any technical issue in login may contact Link Intime INSTAVOTE helpdes by sending a request at enotices@linkintime.co.in or contact on: - Tel: 022-4918 6000

> Rakesh shah (DIN: 00503074) Managing Director

(DIN: 07349338) Date: 06/09/2024 Managing Director Place: Mumbai

Khursheed Alan

# e-mail: Thane.NaviMumbai@bankofindia.co.ir

01.03.2024, within 60 days from the date of receipt of the said notice.

sub-section (4) of section 13 of Act read with rule 8 of the Security Interest Enforcement The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the stocks and any dealings with the stocks will be subject to the charge of

The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13

Registered Office: Unit-1, Plot No. 42, Deonar Ancillary Industrial Estate Near Maneesh Pharma, Deonar Mumbai – 400 043

) The 30th Annual General Meeting (AGM) of the Company is scheduled to be held on Friday dated January 13, 2021, General Circular No. 14/2020 dated April 8, 2020, General Circular No. 14/2020 dated April 8, 2020, General Circular No. 14/2020 dated April 8, 2020, General Circular No. 17/2020 dated April 8, 2020, General Circular No. 20/2020 dated May 05, 2020, (collectively referred to as "McA Circulars"), Companies are allowed to hold AGM through VC / OAVM, without the physical presence of Members at a common venue. Hence, the AGM of the Company is being held through VC / OAVM to transact the businesses as set forth in the Notice of the AGM dated August 27, 2024.

Members are hereby informed that:
a) The cut-off date for determining the eligibility to vote by electronic means or at the AGM is

b) The remote e-voting shall commence on Tuesday, September 24, 2024 at 9:00 a.m. and will end on Thursday, September 26, 2024 at 5:00 p.m. E-voting shall not be allowed beyond 5:00 p.m. on September 26, 2024.

change it subsequently.

change it subsequently. The facility for voting shall also be made available during the Meeting and the Members attending the AGM who have not already cast their vote by remote e-voting shall be able to exercise their vote through e-voting system at the AGM.

Members who have casted their vote through remote e-voting prior to the AGM may attend the AGM with the last actified to each their vote service.

The manner of remote e- voting for Members holding shares in dematerialized mode, physical mode and for Members who have not registered their email addresses is provided in the Notice of the AGM. In this regard, Members who have not registered their email address may temporarily get their email address and mobile number registered with the Company's Registrar at: https://linknitme.co.in/EmailReg/Email\_Register.html for getting the soft copy of Notice of AGM and Annual Report and e-voting instructions with the User ID and Passward

an email to enotices@linkintime.co.in Call us :- Tel: 022 - 49186000.

By Order of the Board of Directors For Tavernier Resources Limited Place: Mumbai Date: September 06, 2024

**AMBANI ORGOCHEM LIMITED** 

Registered Office: N 44 MIDC Tarapur, Boisar, Thane - 401506 Corporate Office: 801, 8th Floor, 351-ICON, Next to Natraj Rustomji, W.E. Highway, Andheri (East), Mumbai-400069, India E-mail: investors@ambaniorgochem.com/info@ambaniorgochem.com

the Shareholders of M/s. Ambani Orgochem Limited (Formerly known as Amban Organics Limited) ("the Company") will be held on Monday, September 30, 2024 at 04:00 P.M. (IST) through video conference/other audio-visual means ("VC/OAVM") in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 & Rules framed thereunde

Y2023-24 has been sent on September 06, 2024 through electronic mode to those

Instructions for Remote E-voting and E-voting during the AGM:

Pursuant to Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies Management and Administration) Rules, 2014, as amended, and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company s pleased to provide its Members facility to cast their votes electronically on all the esolutions set forth in the Notice of 38th AGM using electronic voting system of Link Intime ndia Private Limited ("Link Intime")

Beneficial Owners maintained by the Depositories as on the cut-off date i.e. Monday. September 23, 2024 only shall be entitled to avail the remote e-voting facility as well as

Members who have voted through remote e-voting may attend the AGM but shall not be entitled to cast their vote again in the meeting. Once the vote on resolution is cast by the

transparent manner.

For Ambani Orgochem Limited (Formerly known as Ambani Organics Limited)

The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the

### केनरा बैंक Canara Bank सिंडिकेट Syndicate

प्रादेशिक कार्यालय १ला मजला, दोस्ती पिनॅकल, प्लॉट क्र. १०४ आणि १०५, रोड क्र. २२, नविन पासपोर्ट ार्यालयाजवळ, वागळे इस्टेट, ठाणे (पश्चिम), ४००६०

संदर्भ: सीबी८३५८/बीआर०२३०/१३-२/३२/२०२४/एसएम दिनांक: २७.०८.२०२४

१. श्री. रतन रमेश गोहिल (कर्जदार)

ए) पत्ता १: बीआयटी चाळ क्र. १६, खोली क्र. १७, सेंट मेरी रोड, ताडवाडी, माझगाव, मुंबई- ४०००१०. २. श्री. निखिल रमेश गोहिल (सह-कर्जदार)

बी) पत्ता २: बीआयटी चाळ क्र. १६. खोली क्र. १७. सेंट मेरी रोड. ताडवाडी, माझगाव, मंबई- ४०००१० विषय: सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) सहवाचता वेळोवेळी सुधारणेनुसार सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स २००२ अंतर्गत सुचना

निम्नस्वाक्षरीकार सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (यानंतर ''ॲक्ट'' असा उल्लेख) अन्वये नियुक्त कॅनरा बैंक, **कल्याण, मुरबाड** (२३०) शाखेन प्राधिकृत अधिकारी असल्याने, याद्वारे तुम्हाला खालीलप्रमाणे सूचना जारी करत आहेत की, श्री. रतन स्मेश गोहिल (कर्जदार) आणि श्री. निखल स्मेश गोहिल (सह-कर्जदार)

(यानंतर ''कर्जदार'' असा उल्लेख) यांनी येथे खालील परिशिष्ट ए मध्ये नमुद पत सुविधा/सुविधा घेतल्या आणि तारण धनकोंच्या नावे तारण करार केला.

सदर पतसुविधा घेतेवेळी तुम्ही वरील नमुद कराराच्या अटी आणि शर्तीनुसार कर्ज रकमेचा परतावा करण्याची हमी

की, श्री. रतन रमेश गोहिल (कर्जदार) आणि श्री. निखिल रमेश गोहिल (सह-कर्जदार) यांनी त्यावरील व्याजासह रु. ४८,००,००/– (रुपये अड्डेचाळीस लाख मात्र) च्या मर्यादेपर्यंत पत सुविधांकरिता कर्जदारांद्वारे तारण धनकोंना उपार्जित किंवा देणे सर्व दायित्त्व निभावणे आणि सर्व पैसे मागणी केल्यावर प्रदान करण्याची हमी दिली

तुम्ही (परिशिष्ट बी मध्ये नमुद व्यक्ती) नी तारण मत्तांच्या सापेक्ष करार सुध्दा केला आहे, ज्याचा तपशिल येथील खालील परिशिष्ट बी मध्ये दिलेला आहे.

तथापि, २६,/०५/२०२२ पासून सदर वित्त सहाय्य/पत सुविधांचे प्रचालन आणि चलनवलन अनियमित बनले आहे. तारण मनाद्वारे ठेवण्यात येणारी हिशेब पुस्तके दर्शवतात की, रु. २५,६०,१८२.३२ (रुपये पंचवीस लाख साठ हजार एकशे व्याऐंशी आणि पैसे बत्तीस मात्र) च्या रक्कमेचे तारखेरोजीस तारण धनकोंच्या प्रती कर्जदारांचे दायित्त्व आहे, पुढील व्याजासह एकत्रित ज्यांचे तपशील येथील खालील परिशिष्टात सी मध्ये दिले आहेत. पुढे नमुद करण्यात येते की, कर्जदार/हमीदार यांनी दिलेल्या मुदतीत तारण धनकोंची थकबाकी भागवण्यासंबंधी वर्र सरः करारांच्या अटी पाळण्यात तुम्ही कसूर केली आणि थकवाकी चुकती करण्यात टाळाटाळ केलीत. वरील सदर वित्त सहाय्य/पत सुविधांचे प्रचालन आणि चलनवलन ठप्प झाल्याने आणि मुद्दल कर्ज, हमें आणि त्यावरील व्याज यांची परतफेड करण्यात तुम्ही केलेल्या कसुरीच्या परिणामी तारण धनकोंना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जारी केलेल्या मालमत्ता वर्गीकरणाशी संबंधित मार्गदर्शक तत्त्वे/निर्देशांनुसार २६/०८/२०२४ रोजी ... तुमच्या कर्जाचे वर्गीकरण नॉन परफॉर्मिंग ॲसेट (एनपीए) असे करणे भाग पडले

प्रदर सूचनेद्वारे तारण धनको तुमच्या निर्दर्शनास आणून देतात की, कर्जदारांनी सदर देणे/थकबाकी दायित्वे यांची परतफेड करण्यात कसूर केली आणि टाळाटाळ केली आणि म्हणून याद्वारे तुम्हाला सदर सूचनेच्या प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांत तारण धनकोंना येथे खालील परिशिष्ट सी मध्ये वर्णन केलेले कर्जदारांचे संपूर्ण दायित्व चुकते करण्याकरिता ॲक्टच्या कलम १३(२) अन्वये ही सूचना जारी करून सांगत आहे. की तुम्ही खाते क्र. १६०००१२२३३५२ करिता दरसाल ११.१५% (९.१५% + २% दंड व्याज) दराने पढील व्याजासह एकत्रित तिची थकबाकी वसूल करण्याकरिता बँकेने सुरू केलेल्या कार्यवाही संबंधात आलेल्या सर्व खर्च परिव्यय, प्रभार,खर्च आणि अनुषंगिक खर्च रकमेचे प्रदान करण्यासही बांधिल आहात.

तारण मत्तेवर तारण हितसंबंध सेरसाई सह रितसर नोंदणीकृत आहे सह सेरसाई आयडी ४०००६६३७७५९५ आणि

कपया ही सत्य परिस्थिती ध्यानांत घ्यावी की. ऑक्टच्या कलम १३(२) अंतर्गत सदर सचनेच्या बाबतीर . वरीलप्रमाणे पुढील व्याज आणि अनुषंगिक खर्च आणि परिव्ययासह एकत्रित रु. २५,६०,९८२.३२ (रुपये पंचवीस लाख साठ हजार एक्शे ब्याऐंशी आणि पैसे बत्तीस मात्र) च्या वरील सदर रकमेची तारण धनकोंना परतफेड करण्यात तुम्ही कसुर केल्यास, तारण धनको कलम १३च्या पोट-कलम (४) (ए) व (बी) अंतर्गत तपशिलातील तिचे कोणतेही किंवा सर्व अधिकार वापरेल, ज्यांचा सारांश तुम्हाला प्रकरणांचे गांभिर्य समजावे म्हणून येथे खाली नमूद करण्यात येत आहे. १३(४)-पोटकलम कलम (२) मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या कालावधीत संपूर्ण दायित्व निभावण्यात

कर्जदार/हमीदारांनी कसूर केली तर, तारण धनको त्यांचे कर्ज वसूल करण्याकरिता खालीलपैकी एका किंवा जास्त उपाययोजनांची मदत घेऊ शकतात, म्हणजेच, ए) तारण मत्तेची रोकड करण्याकरिता भाडेपट्टा/अभिहस्तांकन किंवा विक्री द्वारे हस्तांतरण करण्याच्या अधिकारास

कर्जदारांच्या तारण मत्तांचा कब्जा घेणे, बी) तारण मत्तेची रोकड करण्याकरिता भाडेपड्डा, अभिहस्तांकन किंवा विक्रीद्वारे हस्तांतरण करण्याच्या अधिकारासः

कर्जदारांच्या व्यवसायाचे व्यवस्थापन हाती घेणे. तथापि, भाडेपट्टा, अभिहस्तांतरण किंवा विक्रीच्या माध्यमातून हस्तांतरण करण्याचा अधिकार तेव्हाच वापराव

जेव्हा कर्जदारांच्या व्यवसायाचा बराचसा हिस्सा कर्जासाठी तारण म्हणून धारण केलेला असेल. पुढे असे की, जेथे संपूर्ण व्यवसायाचे किंवा व्यवसायाच्या हिश्श्याचे व्यवस्थापन वेगवेगळे होऊ शकते तेव्हा -पुरक्षित धनकोंनी कर्जासाठी तारणाशी संबंधित असलेल्या कर्जदारांच्या अशा व्यवसायाचे व्यवस्थापन हाती

घ्यावे जे सदर ॲक्टच्या अन्य प्रयोज्य तरतदी आणि कर्जाच्या तारणांशी संबंधित आहेत. तुमचे लक्ष तारण मत्ता विमोचनासाठी उपलब्ध वेळेच्या संदर्भात कलम १३ च्या पोट कलम (८) च्या तरतुदींकडे वेधण्यात येत आहे.

तुम्हाला ही सूचना देखील देण्यात येते की, कलम १३(१३) च्या बाबतीत, तुम्ही बँकेची लेखी संमती पुरक्ताला है। सूचना देखाल देखाल प्राची को करने हुए हैं। जा जावताल, दुक्त करने पार्टिक तमानी प्रतित्याशियाय येथे खालील परिशिष्ट बी मध्ये तपशील दिलेल्या सदर तारण मत्तांचे विक्री, भाडेपट्टा किंवा अन्य प्रकार हस्तांतरण करणार नाहीत. पुढे तुमच्या निदर्शनास हे आणण्यात येते की, सदर ॲवट अंतर्गतच्या तरतुदीप्रमाणे ह्या वैधानिक निषेधाज्ञा/मनाई चे कोणतेही उल्लंघन केल्यास तो गुन्हा ठरेल आणि जर कोणत्याही कारणाने नियमित कामकाजाच्या ओघात तारण मत्ता विकल्या किंवा भाडेपट्ट्याने दिल्या तर विक्री रक्कम किंवा रोकड उत्पन्न तारण धनकोंकडे जमा करावे लागेल, या संदर्भात अशा रोकड/उत्पन्नाचा योग्य हिशेब तुम्हाला सादर करावा लागेल. ही मागणी सूचना, तुमच्याकडून देव आणि थकीत असल्याचे आढळून येणाऱ्या रकमांसाठी पुढील मागण्यार तारण धनकोंना असलेल्या अन्य कोणत्याही अधिकार किंवा उपाययोजनांना बाधा न आणता दिली आहे.

सदर ॲक्ट अंतर्गत आणि/किंवा सध्या प्रचलित असलेल्या अन्य कोणत्याही कायद्यान्वये आम्हाला उपल असलेल्या अन्य कोणत्याही अधिकारांना बाधा येऊ न देता आहे. कुपया सदर सूचनेच्या अंतर्गत केलेल्या मागणीचे पालन करा आणि सर्व अप्रीय गोष्टी टाळा. अनुपालन

. केल्यास, सर्व खर्च आणि परिणामांसाठी तुम्हाला जबाबदार धरून, आवश्यक ती पुढील कारवाई केली जाईल.

आपला स्नेहाकिंत प्राधिकत अधिकारी

#### परिशिष्ट : ए (कर्जदाराने घेतलेल्या पतसुविधांचा तपशिल)

अनु. क्र.	कर्ज खाते क्रमांक	कर्जाचा प्रकार/मर्यादा	मंजुरीची तारीख	रक्रम
٤.	१६०००१२२३३५२	गृह कर्ज	१८.११.२०२२	₹. ४८,००,०००/-
	एकूण			₹. ४८,००,०००/-

(तारण मत्तेचा तपशिल)			
अनु. क्र.	जंगम/स्थावर	नामाधिकार धारकाचे नाव	
٧.	प्रस्तावित फ्लॉट क्र. २२०७, २२व्या मजल्यावर, ''शक्ती एन्खलेव्ह फेजखख'' अशी ज्ञात बांधकामाधीन इमारत, स. क्र. २६३, गाव मालकगीचा सी.टी.एस. क्र. ६ए (भाग), बिलाबाँग		
	इंटरनॅशनल स्कल समोर, भूमी पार्क रोड, जनकल्याण नगर,		

परिशिष्ट : सी (तारखेरोजीस दायित्वाचा तपशिल)

मालाड (पश्चिम), मुंबई ४०००९५

अनु. क्र.	कर्ज खाते क्रमांक	कर्जाचा प्रकार/मर्यादा	दायित्वासह व्याज तारखेरोजीस	व्याजाचा दर
٧.	१६०००१२२३३५२	गृह कर्ज	रू. २५,६०,१८२.३२/-	११.१५%
	एकूण		रू. २५,६०,१८२.३२/-	

#### एस कुमार्स नॅशनवाइड लिमिटेड - लिक्किडेशन अंतर्गत त्वरित वसूल न होणाऱ्या मालमत्तांच्या हस्तांतरणासाठी आमंत्रण (सीआयएन: एल१७१२०एमएच१९९०पीएलसी०५८३६१)

। कुमार्स नॅशनवाइड लिमिटेड (कॉर्पोरेट दिवाळखोर) च्या त्वरित वसल न होणाऱ्या मालमत्ता (''एनआरआरए रत जुनात नवनवार होनार्ट्ड (जनार्ट्ड) ह्या द्वाराज्या हुन अस्तित पुरानार्या (प्राचारार्या) (प्राचारार्या) - Not Readily Realizable Assets) हस्तातरणासाठी समाव्य पात्र गुतवपूक्तरापबद्द जमिस्बरीची अभिव्यत्र [Expression of Interest) मागवली जात आहे, ज्याअंतर्गत २०१६ च्या दिवाळखोरी आणि दिवाळखोरी मंडळाच् लिकिडेशन प्रक्रिया) नियमन ३७ए अंतर्गत ही प्रक्रिया केली जाईल. कॉर्पोरेट दिवाळखोराच्या मालमत्ता ''जसे आहे सें'' (As is where is basis), ''जे आहे तेचे'' (As is what is basis), ''जे काही आहे तेचे'' (Whateve here is basis), आणि ''कोणताही दावा न करता'' (No recourse basis) या आधारावर हस्तांतरित केल्य

कर्जरागंकडे टाखल केलेले टावे. ''टीडीएम'' च्या परतफेडी. बँकेत ठेवलेली मार्जिन मनी. विमा प्रकियेटारे मिळणार कम, भाड्याच्या वसुलीचा हक, आणि २०१६ च्या दिवाळखोरी आणि दिवाळखोरी कोडच्या कलम ४३ आणि ६६ अंतर्गत दाखल केलेल्या टाळणीय आणि फसव्या अर्जातील लाभ/वसुली समाविष्ट आहे. मालमतांचे तपशील, अटी आणि शर्ती तसेच हस्तांतरणासाठी पाळायची प्रक्रिया यासंदर्भातील सर्व माहिती दिनांक ७ सप्टेंबर २०२४ च्या प्रक्रियेमेमोर्डममध्ये समाविष्ट आहे, जे कॉर्पोरेट दिवाळखोराच्या वेबसाइटवर अपलोड केलेले आहे: ttps://sknl.co.in/

वारस्य अभिव्यक्ती (Expression of Interest) आणि बयाणा रकम ठेव (ईएमडी) सादर करण्याची शेवटची तारीख ४ सप्टेंबर २०२४ आहे आणि ''एनआरआरए'' मालमत्ता हस्तांतरणासाठी प्रस्ताव सादर करण्याची शेवटची तारीख

२८ सप्टेंबर २०२४ आहे. अधिक माहिती किंवा स्पष्टीकरणासाठी कृपया आम्हाला lq.sknl@gmail.com. वर ई–मेल करा. ओम प्रकाश अग्रवा

एस कुमार्स नॅशनवाइड लिमिटेड - लिकिडेशन अंतर्गत 'आयबीबीआय'' नोंदणी क्रमांक: आयबीबीआय/आयपीए-००१/आयपी-पी००२०१/२०१७-१८/१०४४ ई-मेल आयडी: lq.sknl@gmail.com गरीख: ७ सप्टेंबर २०२४

# ट्रान्सवॉरंटी फायनान्स लिमिटेड सीआयएनः एल६५९२०एमएच१९९४पीएलसी०८०२२०

नोंदणीकृत कार्यालयः ४०३, रीजेंट चेंबर्स, निरमन पॉईट, मुंबई-४०००२१ दरध्वनीः ४००१०९०० फॅक्सः ४००१०९९९ ई-मेलः companysecretary@transwarranty.com वेबसाइट: www.transwarranty.com

३०वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) आणि ई-वोटिंग माहितीची सूचना

**सुचना** दिली जाते की **ट्रान्सवॉरंटी फायनान्स लिमिटेड ("कंपनी")** च्या सदस्यांची ३० **वी वार्षिक सर्वसाधारण सभा ("एजीएम")** सोमवार, ३० सप्टेंबर २०२४ रोजी दुपारी ४.०० वाजत आयएसटी) व्हिडिओ कॉन्फरन्स (व्हीसी) / इतर ऑडिओ व्हिज्युअल माध्यमांद्वारे (ओएव्हीएम) बोलावण्यात आली आहे, ज्या ठरावांची माहिती एजीएमच्या सूचनेत दिली आहे.

एजीएम लागु असलेल्या कंपनी अधिनियम. २०१३ आणि त्याअंतर्गत तयार केलेल्या नियमांच्य तरतुर्दीशी सुसँगत बोलावली जाईल; भारतीय प्रतिभृती आणि विनिमय मंडळ (सूचीबद्ध दायित्वे आणि प्रकटीकरण आवश्यकता) नियम, २०१५ (सेबी लिस्टिंग नियम) आणि सामान्य परिपत्रक क्रमांक २०/२०२० दिनांक ५ मे २०२० वाचून सामान्य परिपत्रक क्रमांक १४/२०२० दिनांक ८ एप्रिल २०२०, सामान्य परिपत्रक क्रमांक १७/२०२० दिनांक १३ एप्रिल २०२० आणि सामान्य परिपत्रक क्रमांक ११/२०२२ दिनांक २८ डिसेंबर २०२२ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय ("एमसीए") आणि सेबी द्वारा जारी करण्यात आलेल्या इतर लागू परिपत्रकांशी ( "संबंधित परिपत्रक" असा एकत्रित उल्लेख ) सुसंगत

वरील तरतुर्दींचे पालन करून, कंपनीने ३१ मार्च २०२४ रोजी समाप्त झालेल्या आर्थिक वर्षासाठीच वार्षिक अहवाल तसेच ३०वी एजीएम बोलावण्याची सूचना, शुक्रवार ०६ सप्टेंबर २०२४ रोजी इलेक्ट्रॉनिक माध्यमातून कंपनीच्या/रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजंट्स किंवा त्यांचे डिपॉझिटरी गर्टिसिपंट्स ( डीपी ) कडे नोंदणीकृत ई-मेल पत्ते असलेल्या सर्व पात्र सदस्यांना पाठवली आहे. ज्यांची नावे ३० ऑगस्ट २०२४ रोजी सदस्य नोंदणी/लाभार्थी मालकांच्या नोंदणीत आहेत.

३०वी एजीएम ची सूचना आणि आर्थिक वर्ष २०२३-२४ साठीचा वार्षिक अहवाल कंपनीच्य वेबसाइटवर www.transwarranty.com वर आणि एनएसडीएल च्या वेबसाइटवर www.evoting.nsdl.com आणि स्टॉक एक्सचेंजेसच्या वेबसाइट्सवर म्हणजेच बीएसई लिमिटेड (www.bseindia.com) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (www. seindia.com) वर उपलब्ध असतील.

दूरस्थ ई-वोटिंग आणि एजीएमदरम्यान ई-वोटिंगसाठी सूचना

र्कपनी अधिनयमाच्या कलम १०८ च्या तरतुर्दीनुसार, वाचून केपन्या (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम २० मध्ये वेळोवेळी केलेल्या सुधारणा, आणि सेबी लिस्टिंग नियमां च्या नियमन ४४ नुसार, कंपनी आपल्या सदस्यांना दूरस्थ ई-वोटिंग आणि एजीएम दरम्यान ई-वोटिंगची सविधा उपलब्ध करून देत आहे. सेबी परिपत्रक क्रमांक सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी/सीआयआर/ पी/२०२०/२४२ दिनांक ०९ डिसेंबर २०२० नुसार सर्व वैयक्तिक डिमॅट खातेधारकांसाठी ई-वोटिंग प्रक्रिया एकल लॉगिन क्रेडेन्शियलद्वारे सक्षम केली जाईल, ई-वोटिंग सेवा प्रदान करण्यासाठी कंपनीने एनएसडीएल च्या सेवांचा अवलंब केला आहे. सदस्यांना सूचित केले जाते की ३०वी एजीएम च्या सूचनेत नमूद केलेला सामान्य आणि विशेष व्यवसाय केवळ इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे मतदान करून केला जाईल. दूरस्थ ई-वोटिंग आणि एजीएममध्ये ई-वोटिंग प्रक्रियेसाठी सूचना ३०वी एजीएम च्या सचनेत दिली आहे.

दूरस्थ ई-वोटिंग बुधवार, २५ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ९.०० वाजता (भारतीय प्रमाण वेळ) सुरू होईल आणि रविवार, २९ सप्टेंबर २०२४ रोजी संध्याकाळी ५.०० वाजता ( भारतीय प्रमाण वेळ ) संपेल त्यानंतर एनएसडीएलद्वारे ई-वोटिंग मॉड्यूल अक्षम केले जाईल. सदस्याने एकदा मत नोंदवल्यानंतर त्याला/तिला नंतर ते बदलण्याची परवानगी दिली जाणार नाही. जे सदस्य व्हिडिओ कॉन्फरन्सिंग कीसी ) /इतर ऑडिओ किज्यअल माध्यमांद्रारे एजीएममध्ये सहभागी होतील आणि ज्यांनी दरस्थ -वोटिंगद्वारे मत नोंदवले नाही आणि ज्यांना ते करण्यास कोणताही प्रतिबंध नाही, त्यांना एजीएमदरम्यान एजीएमपूर्वी दूरस्थ ई-वोटिंगद्वारे मतदान केले आहे, ते एजीएममध्ये सहभागी होऊ शकतात परंतु पुन्हा मतदान करण्यास पात्र असणार नाहीत.

दूरस्थ ई-वोटिंग आणि एजीएममधील ई-वोटिंगसाठी सदस्य पात्र ठरविण्यासाठी कट-ऑफ तारीख सोमवार, २३ सप्टेंबर २०२४ आहे.

कोणत्याही व्यक्तीने कंपनीचे शेअर्स संपादन केले असल्यास आणि एजीएमच्या सूचनेच्या प्रेषणानंतर आणि २३ सप्टेंबर २०२४ रोजीच्या कट-ऑफ तारखेनुसार कंपनीचा सदस्य झाल्यांस, ते evoting@ nsdl.co.in किंवा ashok.sherugar@linkintime.co.in वर विनंती पाठवून लॉगिन आयर्ड आणि पासवर्ड मिळव शकतात.

दूरस्थ ई-वोटिंग आणि एजीएममधील ई-वोटिंगसाठी प्रक्रिया ३०वी एजीएम च्या सूचनेत दिलेल्य टिप्पणीत दिली आहे. कोणत्याही शंका असल्यास, www.evoting.nsdl.com च्या डाउनलोड विभागात उपलब्ध असलेल्या एफएक्यूज किंवा ई-वोटिंग युजर मॅन्युअल चा संदर्भ घ्या किंवा टोल-फ्री क्रमांकः ०२२-४८८६७००० आणि ०२२-२४९९७००० वर कॉल करा किंवा पल्लवी म्हात्रे यांन

evoting@nsdl.co.in वर विनंती पाठवा. व्हीसी/ओएव्हीएमद्वारे एजीएममध्ये सामील होण्यासाठी सूचना

सदस्य www.evoting.nsdl.com वर त्यांच्या ई-वोटिंग लॉगिन क्रेडेन्शियल्सचा वापर करून एजीएममध्ये सामील होऊ शकतात. यासंबंधी तपशील एजीएमच्या सचनेत दिला आहे

सर्व सदस्यांनी कृपया एजीएमची सूचना (ई-मेलद्वारे पाठवलेली) काळजीपूर्वक वाचावी आणि दिलेल्य सचनांचे पालन करावे

> संचालक मंडळाच्या आदेशानुसा ट्रान्सवॉरंटी फायनान्स लिमिटेड कॉरता

तारीख: ६ सप्टेंबर २०२४

सहास बोरगांवकर कंपनी सचिव आणि अनेपालन अधिकारी

#### जाहिर सूचना

सर्वसामान्य जनतेला या नोटीसदारे कळविण्यात येते की मिठी डेव्हलपर्सच्या नावे असलेल्य (सीआरआरपी अंतर्गत) सदाशिव क्रॉस लेन, गिरगाव, मुंबई-४००००४ येथे सी.एस. क्र. ५४० चा भूखंड असलेला इमारत क्र. ५० दूधवाला बिल्डिंग मालमत्ता सरफेसी कायदा, २००२ अंतर्गत ई-देना बँक बिल्डिंग, १७-बी, हॉर्निमन सर्कल, फोर्ट-४००००१ येथील पत्ता असलेल्या आमचे ग्राहक, बँक ऑफ बडोदा (ई-देना बँक), आरओएसएआरबी द्वारे विक्री करण्यात आली आहे आणि माननीय कर्ज वसुली अपीलीय न्यायाधिकरणाच्या आदेशानुसार विक्रीची पृष्टी करण्यात आली. सदर मालमत्तेच्या संदर्भात जमा केलेल्या काही टायटल डीड्स बँक ऑफ बडोदाने एका शाखेतून दुसऱ्या शाखेत खाते सतत हस्तांतरित केल्यामुळे, देना बँकेचे बँक ऑफ बडोदामध्ये विलीनीकरण, या प्रकरणातील उच्च न्यायालयीन खटला यामुळे बँक ऑफ बडोदाने गहाळ झाल्याचे नोंद केली आहे. जर कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेकडे उक्त मालमत्तेच्या संदर्भात कोणतेही दस्तऐवज ताब्यात असतील तर त्यांनी ते खाली स्वाक्षरी केलेल्या किंवा बँक ऑफ बडोदा, आरओएसएआरबीला ई-देना बँक बिल्डिंग, १७-बी, हॉर्निमन सर्कल फोर्ट-४००००१ या प्रकाशन सूचनेच्या तारखेपासून १५ दिवसांच्या आत येथील पत्त्यावर देणे आवश्यक आहे.

मालमत्तेचे वर्णन

सदाशिव क्रॉस लेन, गिरगाव, मुंबई-४००००४ येथे सी.एस. क्र.५४० असलेला भूखंड, त्यावर इमारत क्र. ५० दूधवाला बिल्डिंग आहे.

> २०२, श्रीजी चेंबर्स, ६०, जन्मभूमी मार्ग, फोर्ट, मुंबई - ४०० ००१ 🕽 बैंक ऑफ़ बड़ौदा

दिनांक ६ सप्टेंबर २०२४

ठिकाण : – मुंबई.

**नोगेश्वरी पूर्व शाखा –** केव्हज रोड, जोगेश्वरी पूर्व म्बई-४०००६० दूरध्वनी - ९१-२२-२८२६ ३५१३/९१-२२-२८२४ ५६९८ दुरध्वनी - ९१-२२-२८३७ ९६१९

अनुप खेतान अँड कंपनी

वकील, उच्च न्यायालय

Bank of Baroda **कब्जा सूचना** (स्थावर मिळकर्तीकरीता)

न्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकार हे बँक ऑफ बडोदा चे प्राधिकत अधिकारी या नात्याने सिक्यरिटायझेशन अँड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट. २००२ (५) सन २००२) आणि कलम १३(२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक २२.०५.२०२४ रोजी एक मागणी सूचना जारी करून कर्जदार **श्री. विकी सदानंद भोईर** यांना सूचनेत नमूद केलेली रक्कम म्हणजेच रु. ७१,१२,३५२/-(रुपये एकाहत्तर लाख बारा हजार तीनशे बावन्न मात्र) २२.०५.२०२४ रोजीस त्यासह कंत्राटी दराने ग्दानाच्या तारखेपर्यंत त्यावरील पुढील व्याज, अधिक खर्च, प्रभार आणि परिव्यय या रक्कमेची परतफेड सदर सचना प्राप्तीच्या तारखेपासन ६० दिवसांत करण्यास सांगितले होते.

रकमेची परतफेड करण्यात कर्जदार असमर्थ ठरल्याने, याद्वारे कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना ण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खालील वर्णन मिळकतीचा कब्जा सदर ॲक्टच्या कलम १३ च्या उप कलम (४) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८ अन्वये त्यांन प्रदान करण्यात आलेल्या शक्तींचा वापर करून दिनांक ह्या ४ सप्टेंबर, २०२४ रोजी घेतला

तारण मत्तांच्या विमोचनाकरिता उपलब्ध वेळेच्या संदर्भात ॲक्टच्या कलम १३(८) च्या तरतुर्दीकडे कर्जदार/हमीदार/गहाणदार यांचे लक्ष वेधून घेतले जात आहे.

विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे इशारा देण्यात येतो की, उक्त मिळकतीशी व्यवहार करू त्ये व सदर मिळकतीशी केलेला कोणताही व्यवहार हा **बँक ऑफ बडोदाच्या, जोगेश्वर शाखेच्या** रक्रम रु. ७<mark>१,१२,३५२/ - (रुपये एकाहत्तर लाख बारा हजार तीनशे बावन्न मात्र)</mark> २२.०५.२०२४ रोजीस यासह कंत्राटी दराने प्रदानाच्या तारखेपर्यंत त्यावरील पुढील व्याज, अधिक खर्च, प्रभार आणि परिव्यय य रक्कमेच्या अधीन राहील.

#### स्थावर मिळकतीचे वर्णन

लॉट क्र. ६०२, ६व्या मजल्यावर, के विंग, कासा उर्बानो आय टू टी को−ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड दि डाऊनटाऊन मध्ये मोजमापित ७८.२८ चौ. मी... कल्याण शीळ रोड. खोणी. डोंबिवली पर्व ालुका कल्याण, जि. ठाणे: ४२१२०४ येथील मिळकतीचे ते सर्व भाग आणि विभाग.

**लॅण्डमार्क:** लोढा पल्लवा डाऊनटाऊन. **सर्व्हें क्र**. ३९/४, ३९<sup>५</sup>५, ४०/१, ४०/२, ४७, ५२, १४३/१, १४३/२, १४४/४, १४४/५, १४४

दिनांक : ०४.०९.२०२४ ठिकाण : ठाणे

प्राधिकृत अधिकारी बँक ऑफ बडोदा

सही/

#### DARJEELING ROPEWAY COMPANY LIMITED CIN: L45202MH1936PLC294011

Registered Office: 104, Floor-1, Shreeji Darshan, Tata Road No. 2, Roxy Cinema Opera House, Girgaon, Mumbai City, Mumbai – 400 004
Phone: +919205253974 | Email: darjeelingropeway@gmail.com
NOTICE OF THE 87th ANNUAL GENERAL MEETING OF THE COMPANY,
BOOK CLOSURE AND E-VOTING

otice is hereby given that:

The 87th Annual General Meeting ("AGM") of the Members of the Company will be held on unursday, 26th September, 2024 at 2.30 P.M. through Video Conferencing ("VC") / Other Audiousual Means ("OAVM") to transact the ordinary and special businesses as set out in the notice of

2.2. As per SEBI Circular dated 12th May, 2020, Physical Copy of the Annual Report for the 87th AGM inter-alia is not required to be sent; therefore, Annual Report is being sent only through electronic mode to those Members as on 30th August, 2024, whose email addresses are registered with the Company / Depositories. Members whose E-mail id is not registered / updated being a mail address.

can register/ update their e-mail address.

3. The Notice of 87th AGM and Annual Report for Financial Year 2023-24 will also be made available on the website of stock exchange i.e. BSE Limited ("BSE") at www.bseindia.com,

4. Notice is hereby further given that pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 read with rules made thereunder and as per Regulation 42 of SEBI (LODR) Regulations, 2015, the register of Members and Share Transfer Book of the Company will remain closed from Thursday, 19th September, 2024 to Thursday, 26th September, 2024 (both days inclusive) for purpose of 87th Annual General Meeting.

September, 2024 to Trursday, 20th September, 2024 (both days inclusive) for purpose of 3/th Annual General Meeting.

5. As per Section 108 of the Companies Act, 2013 read with rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended and clause 44 of SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015, the Company is pleased to provide the members the facility to cast their votes electronically from a place other than the venue of the AGM (remote E-voting) on all resolutions set forth in the Notice, for which the Company has engaged the services of National Securities Depository Limited as the E-voting agency. All the members are informed that:

A. The Ordinary and Special Businesses and as set out in the notice of AGM may be transacted

B. The remote e-voting shall commence on 23rd September, 2024 at 09:00 A.M. & shall end on 25th September, 2024 at 05:00 P.M.
C. The cut-off date for determining the eligibility to vote by electronic means or at AGM is Thursday, 15th September, 2024.

C. The cut-off date for determining the eligibility to vote by electronic means or at AGM is Inursday, 19th September, 2024.

D. Any person, who acquires shares of the Company and become member of the Company after dispatch of the Notice of AGM and holding shares as of the cut-off date i.e. Thursday, 19th September, 2024, may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdi.co.in. However, if you are already registered with NSDL for remote e-voting then you can use your existing user ID and password for casting your vote.

E. Members may note that a) the remote e-voting module shall be disabled by NSDL after the aforesaid date and time for voting and once the vote on a resolution is cast by the member, the member shall not be allowed to change it subsequently; b) E-voting facility shall be available after AGM for those who have not voted; c) the members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote via gain; and d) a person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date shall only be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting in the general meeting.

6. The company has appointed Mis. Gaurav Bachani & Associates, Company Secretaries, Ahmedabad, as the Scrutinizer to scrutinise the E-voting process in flair and transparent manner. 7. Any Query or grievance connected with the remote e-voting may be addressed to the Company Secretary of the Company at E-mail darjeelingropeway@gmail.com or you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Members and remote e-voting user manual for Members available at the download section of www.evoting.nsdl.com or call on toll free no.: 1800-222-990 for any further clarification.

Place: Mumbai Date: 3rd September, 2024

सही/-

For, Darjeeling Ropeway Company Limited Surinder Pal Singh (Managing Director) DIN: 10379416

# यूको बैंक (भारत सरकार का उपक्रम



# **UCO BANK**

(A Govt. of India Undertaking)

सम्मान आपके विश्वास का

Honours Your Trust

**झोनल कार्यालय**, ३५९, युको बँक बिल्डिंग, १ ला मजला, डॉ. डी. एन. रोड, हतात्मा चौक, फोर्ट, मुंबई-४०० ००१, व.क्र.: ०२२-४०५४४३५०/४०५४४३५२

# दागिने कर्ज लिलाव सूचना

खाली दिलेल्या दागिने कर्ज क्रमांकांसापेक्ष खालील व्यक्तींकडून तारण ठेवण्यात आलेल्या दागिन्यांचा त्यांच्याकडून घडलेल्या खालीलपैकी कोणतीही एक/दोन्ही कसुरींसाठी लिलाव केला जाईल.

देय व्याजाचे प्रदान करण्यात कसूर केली.

बी. नियत तारखेपूर्वी कर्ज समाप्त/नूतनीकरण केले नाही दुरध्वनी, टपालाने आणि व्यक्तिश: भेटी घेऊन वारंबार स्मरणपत्रे देऊनही खालील व्यक्तीनी कोणताही सकारात्मक प्रतिसाद दिलेला नाही आणि म्हणून २४.०९.२०२४ रोजी दु. १:०० वा. आमच्या शाखेच्या आवारात दागिने जाहीर लिलावाने विकले जातील.

लिलावाची रक्कम समायोजित केल्यानंतर जर कोणतीही रक्कम वसुल होणे शिल्लक राहीले तर त्याची वसुली करण्यासाठी आवश्यक कायदेशीर कारवाई केली जाईल लिलाव रद्द करण्याचे किंवा लिलाव तारीख पुढे ढकलण्याचे अधिकार शाखा प्रमुख राखून ठेवत आहेत.

लिलावत सक्षमानी होण्याची इच्छा असलेल्यांनी परातांबाय अग्रिम म्हणत अर रकमेचा भणा केला पाहिजे. शाखा व्यवस्थपकांनी दिलेले तशील त्यांच्या सर्वोत्तम माहीती व नोंदीनसार आहेत. कोणत्याही त्रदी.

गैर-विधाने किंवा उणिवांसाठी ते जबाबदार नसतील. बोली रु. ५०००/- च्या पटीत असेल

दिनांक: ०७.०९.२०२४

अ.	शाखेचे नाव	दागिन्यांचे वजन (ग्रॅममध्ये)		आज मितीस थकीत कर्ज रक्कम	
क्र. कर्जदारांचे नाव आणि पत्ता	दागिन्यांचे वर्णन	ग्रॅम्समध्ये वजन			
?	कांदिवली पूर्व (आयडी: ०९२४) श्रीमती समीना फिरोज जमादार ७४९, शांती नगर चाळ, न्यू महावीर ज्लेलर्स जवळ, बोरिवली, एमएच ४००१०१ कर्ज खाते क्र.: ०९२४०६१००१२२९१	मंगळसूत्र – १ हार – १ कानाची रिंग – २	९.००० ११.८०० ३.६६०	ह. ०५-०४-२०२३ पासून ९०.०००/- (+) व्याज आणि खर्च आणि शुल्क राखीय किंमत = ह. १,५६,५००/- इंएमडी = ह. ४०,०००/-	शाखा व्यवस्थापक - श्री. आशिष कुमार, वरिष्ठ व्यवस्थापक, मोब- ९०८३५६०२६८ शाखेचा पत्ता - स्वप्ना सिद्धी, आकुली रोड कादिवली - ई, मुंबई ४००१०१
		निव्वळ वजन	२४.४६०		
2	कांदिवली पश्चिम शाखा (आयडी: १६५७) श्री. चंद्रशेकर सबन्ना वासमानी कम्युनिटी चाळ, बेहराम बाग, विकास नगर, सजनलाल गुन्ना स्टोअर जवळ, जोगेश्वरी, मुंबळ ४००१०२ कर्ज खाते क्र.: १६५७०६१००१६५८	चैन - १	2.900	रु. १७,७८४/- (+) २९-०५-२०२२ पासून व्याज आणि खर्च आणि शुल्क राखीव किंमत = रु. ५७,८५०/- इंएमडी = रु. १५.०००/-	शाखा व्यवस्थापक - श्री. मुकेश भीमराव कापुरे, मुख्य व्यवस्थापक, मोब- ७८७५४६८०८६ शाखेचा पत्ता - जय अपार्टमेंट, एम जी रोड,
कज ख		निव्वळ वजन	6.900		डहाणूकर वाडी, कांदिवली पश्चिम, मुंबई - ४०००६७
श्री. ४ बर ठाणे	दहिसर पूर्व शाखा (: १७९१) श्री. राजकुमार रॉबिन मन्ना ४ वजरंग चाळ, शिवशक्ती नगर, पेणकर पाडा, मीरा रोड, ठाणे ४०११ ०७ कर्ज खाते क्र.१७९१०६१००१०५१८	कानाची रिंग – ५ +	२५.५००	रु. २९-०६-२०२२ पासून ८४,०००/- (+) व्याज आणि खर्च आणि शुल्क	शाखा व्यवस्थापक – सुश्री. विशाखा एच कांबळे, वरिष्ठ व्यवस्थापक,
		रिंग		राखीव किंमत = रु. १,६७,५४९/- ईएमडी= रु. ४२.०००/-	मोब- ९५६१ ७८७८२० . शिवकुपा बिल्डिंग, विद्यामंदिर रोड, मिस्किट
		निव्वळ वजन	२५.५००		नगर, दहिसर पूर्व, मुंबई ४०००६८
Х	विलेपालें पूर्व शाखा (आयडी: १४१५) श्री. सहज पाल सिंग कांतीलनगर, १५/मालविका सोसायटी, अंधेरी पूर्व, मुंबळ ४०००५९	बांगडी - ६ कडा - १ साखळी -४ अंगठी - २	(0,000 १६,000 ५६,४00 १०,000	रु. २७-०६-२०२४ पासून ६,२१,०००/- (+) व्याज आणि खर्च आणि शुल्क राखीय किंमत = रु. ८,९३,०००/- ईएमडी= रु. २,२५,०००/-	शाखा व्यवस्थापक श्रीम. भावना पटणे, वरिष्ठ व्यवस्थापक शाखे पत्ता – जोशोदा निवास, नेहरू रोड, विलेपात (पृ), मुंबई ४०००५७
	कर्ज खाते क्र.: १४१५०६१००१२०३१	लटकन - ४ निठवळ वजन	२४.५०० <b>१८६.९००</b>		/ W, 3-5 0000 10

सही/-झोनल मॅनेजर फोर्ट, मुंबई

# FEDERAL BANK

लोन कलेक्शन ॲण्ड रिकव्हरी डिपार्टमेंट-मुंबई विभाग

द फेडरल बँक लि., लोन कलेक्शन ॲण्ड रिकव्हरी डिपार्टमेंट-मुंबई विभाग, १३४, १३वा मजला, जॉली मेकर चेंबर्स ॥, निरमन पॉईंट, मुंबई - ४०००२१. इमेल : mumlcrd@federalbank.co.in. फोन : ०२२-२२०२२५४८/२२०२८४२७ सीआयएनः एल६५१९१केएल१९३१पीएलसी०००३६८

संकेतस्थळ : www.federalbank.co.in.

# कब्जा सूचना

ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकारांनी दी फेडरल बँक लिमिटेड चे प्राधिकत अधिकारी म्हणन सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्टुक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट. २००२ (ह्यापढे उल्लेख ॲक्ट म्हणून) अन्वये आणि सदर ऑक्टच्या कलम १३(१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ (हचापुढे उल्लेख रुल्स) च्या नियम ३(१) अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर **करून दिनांक** १९/०१/२०२४ रोजी एक मागणी सूचना जारी करून कर्जदार १) श्री. अर्जुन बंसीलाल शिंदे, श्री. बंसीलाल दगडु शिंदे यांचा मुलगा, मे. ए बी एंटरप्रायझेसचे प्रोप्रायटर आणि (२) सौ. ज्योती अर्जुन शिंदे, श्री. अर्जुन बंसीलाल शिंदे यांची पत्नी, दोन्ही पत्ता येथे रूम क्र. १०१, बी विंग, हॉल मार्क पार्क, फादरवाडी, गोखिवरे, वसई पूर्व, पालघर, महाराष्ट्र-४०१२०८ यांना सूचनेतील नमूद रक्कम रु. ३,६०,६०८.४०/- (रुपये तीन लाख साठ हजार सहाशे आठ आणि चाळीस पैसे मात्र) च्यासह व्याज आणि परिव्यय अशा रकमेची परतफेड सदर सुचनेच्या प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांत करण्यास सांगितले होते.

संपूर्ण रकमेची परतफेड करण्यात कर्जदार असमर्थ ठरल्याने, याद्वारे कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी येथे खाली वर्णन केलेल्या मिळकतीचा कब्जा त्यांना सदर ॲक्टच्या कलम १३(४) सहवाचता सदर रुल्सच्या नियम ८ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून हचा ०३ सप्टेंबर, २०२४ रोजी घेतला.

कर्जदारांचे लक्ष तारण मत्ता (तारण मिळकती) विमोचनासाठी उपलब्ध वेळेच्या संदर्भात अधिनियमाच्या कलम १३(८) च्या तरतुर्दीकडे वेधण्यात येत आहे.

विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे इशारा देण्यात येतो की, मिळकतीशी व्यवहार करू नये आणि मिळकतीशी केलेला कोणताही व्यवहार हा दी फेडरल बँक लिमिटेड च्या रक्कम रु. ३,५९,४७७.४०/ - (रुपये तीन लाख एकोणसाठ हजार चारशे सत्त्याहत्तर आणि चाळीस पैसे मात्र) १८/०८/२०२४ रोजीस सह त्यावरील पुढील व्याज आणि परिव्यय/इतर प्रभार या रकमेसाठी भार-

# गहाण स्थावर मिळकतीचे वर्णन

गाव वाळिव, तालुका वसई, वाळिव, वसई पूर्व, राज्य महाराष्ट्र-४०१२०८ ची गावठण जिमन, प्लॉट क्र. २, सर्व्हे क्र. ११८, हिस्सा क्र. ११८, हिस्सा क्र. ११, गाव गोखिवरे, फादरवाडी, तालुका वसई, जिल्हा पालघर, राज्य महाराष्ट्र येथे त्यावरील बांधकामित वसलेल्या, असलेल्या आणि स्थित हॉलमार्क पार्क को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी अशा जात बिल्डिंगच्या बी विंग मधील श्ल्या मजल्यावरील रहिवासी फ्लॅट क्र. १०१, मोजमापित ३०४ चौ.फूट क्षेत्र.

दिनांक: ०३/०९/२०२४ दि फेडरल बँक लिमिटेड करिता ठिकाण: वसई.

जाहीर सूचना

याद्वारे <mark>सूचित</mark> करण्यात येत आहे की **गीता मूर्ती**, राहणार, बंगला नं. 55, म्हैसूर कॉलनी, फॅक्टरी गेट नं. 2 जवळ, माहल रोड, चेंबूर, मुंबई-400 074 यांच्या कॉलनी, फॅक्टरी गेट नं. 2 जवळ, माहुल रोड, चंबूर, मुंबई–400 074 यांच्या खाली दिलेल्या **परिशिष्टामध्ये** सविस्तर वर्णन केलेली मालमत्ता (यापुढे '**सदर** मालमत्ता' असा उल्लेख असणारी) आमच्या अशीलाला, सर्व दावे आणि देणी यांच्यापासून मुक्त आणि रिकामा कब्जा अशा स्थितीत विक्री आणि हस्तांतरीत

करण्याचे मान्य केले आहे. सदर मालमत्ता (किंवा तिचा कोणताही हिस्सा) वाटप, विक्री, हस्तांतरण, बेचनपत्र गहाणवर, कब्जा, बक्षिसी, विश्वस्त हक्क, वास्सा हक्क, ताबा, भाडेकरार, उप–भाडेकरार, ताब्यात ठेवण्याचा कायदेशीर हक्क, परवाना, भाडेकरार, देखभाज विह्वाट, अदलाबदल अथवा अन्य कोणत्याही प्रकारे कोणत्याही प्रकारचा दावा असणाऱ्या सर्व व्यक्तींनी पुष्टीकारक दस्तऐवजांच्या प्रतींसह ही बाब लेखी स्वरूपात खाली सही क्रणाऱ्यांकडे त्यांच्या 401 व 402, 4था मजला, मख्जि चेंबर्स, 196, टर्नर रोड, वांद्रे (पश्चिम), मुंबई-400 050 येथील कार्यालयात ही जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून 14 (चौदा) दिवसाच्या आत कळविली पाहिजे, अन्यथा अशा प्रकारचे दावे, अथवा हरकती, जर काही असल्याच तर, त्या माफ क्रण्यात आणि/किंवा सोडून देण्यात आल्या आहेत असे समजण्यात येईल आणि त्या विचारात न घेता सदरचा आर्थिक व्यवहार पूर्ण करण्यात येईल. मालमत्तेचे परिशिष्ट

हिह. एन. पुरव मार्ग, चुनाभद्टी, शीव, मुंबई-400 022 येथील गाव कुर्ला विभाग-3 च्या सीटीएस क्र. 14 आणि 14/1 आणि 14/8 असणाऱ्या भूखंडावर उभ्या असणाऱ्या आणि 'जोगानी इंडस्ट्रिअलू कॉम्प्लेक्स' म्हणून प्रसिध्द असणाऱ्या इमारतीच्या समूहाचा भाग असलेल्या बिल्डींग नं. 6 च्या तिसऱ्या मजल्यावरील इंडस्ट्रिअल गाळा क्र. 315 ही चटई क्षेत्रफळ 26.40 चौरस मीटर मापनाची जागा त्यातील 13.45 चौरस मीटर मापनाच्या लॉफ्ट/माळा यासह समाविष्ट असणारे श्री. साई इंडस्ट्रिअल प्रिमायसेस को–ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड यांनी दिलेल्या शेजर सर्टिफिकेट अनु क्र. 99 दिनांकित 31 ऑगस्ट 1996 मध्ये अंतर्भूत असलेले डिस्टिंक्टीव्ह क्र. 736 ते 740 (दोन्ही समाविष्ट) असणारे दर्शनी मूल्य प्रत्येकी रु. 50/- असलेले पूर्ण भरणा झालेले 5 (पाच) शेअर्स.

दिनांकीत 7 सप्टेंबर 2024

ॲडव्होकेट्स ॲण्ड सॉलिसिटर्स करिता अलोक व्ही. राव. भागीदार

स्वारस्याच्या अभिव्यक्तीकरिता निमंत्रण सुप्रिम इन्फ्रास्ट्रक्चर बीओटी प्रायव्हेट लिमिटेड (सिव्हील इंजिनियरिंग सह बिल्डिंगचे संपूर्ण बांधकाम किंवा त्यासंबंधी भागाचा व्यवसाय) (इन्सॉल्वन्सी अँड बँकरप्टसी बोर्ड ऑफ इंडिया (इन्सॉल्वन्सी रिझॉल्यशन प्रोसे फॉर कॉर्पोरेट पर्सन्स) रेग्युलेशन्स, २०१६ च्या कलम ३६ए च्या उप-कलम १ अन्क्ये)

संबंधित तपशील

۹.	पॅन/सी आयएन/एलएलपी नं. सह कॉ पेरिट कर्जदारांचे नाव	सुप्रिम इन्फ्रास्ट्रक्चर बीओटी प्रायव्हेट लिमिटेड सीआयएन: यु४५२०२एमएच२००९पीटीसी१९१२३१
۶.	नोंदणीकृत कार्यालया पत्ता	४था मजला, सीटीएस क्र. १६/४, सुप्रिम हाऊस, जैन मंदिर रोड, पवई, आयआयटी मेन गेटच्या समोर, मुंबई- ४०००७६, महाराष्ट्र, भारत.
₹.	वेबसाईटची युआरएल	सीडीची कोणतीही वेबसाईट नाही
٧.	जास्तीत जास्त स्थावर मत्ता असलेल्या ठिकाणाचे तपशील	मुंबई, (महाराष्ट्र)
ч.	मुख्य उत्पादने / सेवांची स्थापित क्षमता	सिव्हील इंजिनियरिंग सह बिल्डिंगचे संपूर्ण बांधकाम किंव त्यासंबंधी भागाचा व्यवसाय
ξ.	मागील आर्थिक वर्षात विकलेल्या मुख्य उत्पादने/सेवांचे परिमाण आणि मूल्य	वित्तीय वर्ष २०२१–२२ नुसार प्रमाण– लागू नाही मुल्य– एकूण महसुल–यून्य
<b>9</b> .	कर्मचारी/कामगारांची संख्या	शून्य- सीआयआरपीच्या तारखेरोजीस
۷.	दोन वर्षांची शेवटची उपलब्ध वितीय विवरणे (अनुसूर्चीसह), धनकांची सूची यसह पुढील तरिशल, प्रक्रियेच्या त्यानंतरच्या घटनांच्या संबंधित तास्त्रा येथे उपलब्ध	ए. मागील दोन वर्षाचे उपलब्ध वित्तीय विवरण (परिशष्टासह) lihalaco@gmail.com आणि टांग्p.supremebot@gmail.com येथे पत्रव्यवहाराद्वारे उपलब्ध असेल बी. आयबीबीआयथी वेबसाईट म्हणजेच https://ibbi.gov.in/er/claims/claim- process/U45202MH2009PTC191231 येथे उपलब्ध धनकोंची सूची
٩.	कोडच्या कलम २५(२) (एच) अंतर्गत निराकरण अर्जदारांसाठी पात्रता येथे उपलब्ध	येथे पत्रव्यवहाराद्वारे प्राप्त करू शकता: lihalaco@gmail.com
१०.	स्वारस्याची अभिव्यक्ती प्राप्त करण्यासाठी अंतिम तारीख	२१ सप्टेंबर, २०२४
११.	संभाव्य निराकरण अर्जदारांची (पीआरए) तात्पुरती सूची जारी करण्याची तारीख	२४ सप्टेंबर, २०२४
१२.	तात्पुरत्या सूचिला असलेले आक्षेप सादर करुयासाठी अंतिम तारीख	२९ सप्टेंबर, २०२४
१३.	संभाव्य निराकरण अर्जदारांची अंतिम सूची जारी करण्याची तारीख	०१ ऑक्टोबर, २०२४
१४.	माहिती ज्ञाप्ती, इव्हॅल्युशन मॅट्रीक्स आणि संभाव्य निराकरण अर्जाच्या निराकरण योजना करीता विनंतीच्या जारीची तारिख	०१ ऑक्टोबर, २०२४
१५.	निराकरण योजनाच्या सादरीकरणाकरीता अंतिम तारिख	०४ नोव्हेंबर, २०२४
	स्वारस्याची अभिव्यक्ती सादर करण्यासाठी	lihalaco@gmail.com;

कॉम्रेड अप्लायंसेस प्रायव्हेट लिमिटेड

सप्रिम इन्फ्रास्टक्चर बीओटी प्रायब्हेट लिमिटे च अंतरिम निराकरण व्यावसायिक -पी००५२५/२०१७-२०१८/१०९५० एएकए वैध २२/११/२०२४ पर्यंत ११, क्रुवड लेन, कोलकाता ७०० ०६९

(पूर्वी ओळखले जात होते कॉम्रेड अप्लायंसेस प्रायव्हेट लिमिटेड) सीआयएनः एल७४९९९एमएच२०१७पीएलसी२९२८१७ नोंदणीकृत कार्यालयः दुकान क्रमांक ३९, ग्राउंड लेव्हल I, दिवाण सेंटर, १८३-१८६, एस. व्ही. रोड, जोगेश्वरी पश्चिम, मुंबई शहर, महाराष्ट्र, भारत, ४००९०२ कार्यालयः दुकान क्रमांक ३९, ग्राउंड लेव्हल I, दिवाण सेंटर, १८३-१८६, एस. व्ही. रोड, जोगेश्वरी पश्चिम, मुंबई शहर, महाराष्ट्र, भारत, ४००१०२ ई-मेलः info@comrade.net.in, वेबसाईटः www.comrade.net.ir

कंपनीच्या ८व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची ("वीडिओ कॉन्फरन्स" ("व्हीसी") / इतर ऑडिओ व्हिज्युअल साधनांद्वारे ("ओएव्हीएम") आयोजनाची सूचना

सूचना देण्यात येते की एम/एस कॉम्रेड अप्लायंसेस लिमिटेड (पूर्वी ओळखले जात होते कॉम्रेड अप्लायंसेस प्रायव्हेट लिमिटेड) ("कंपनी") यांच्या भागधारकांची ८वी ( आठवी ) वार्षिक सर्वसाधारप सभा (एजीएम) सोमवार, ३० सप्टेंबर २०२४ रोजी टपारी ०१:०० वाजना (भारतीय प्रमाण वेळ) व्हिडिओ कॉन्फरन्स/इतर ऑडिओ-व्हिज्युअल साधनांद्वारे ("व्हीसी/ओएव्हीएम") आयोजित केली जाईल, जी कंपनी अधिनियम, २०१३ आणि त्याअंतर्गत तयार केलेले नियम तसेच सेबी (एलओडीआर) नियम, २०१५ यांच्या तरतुर्दींचे पालन करून आणि भारतीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने दिनांक ५ मे २०२० ८ एप्रिल २०२०, १३ एप्रिल २०२०, ८ डिसेंबर २०२१, ५ मे २०२२, २८ डिसेंबर २०२२ आणि २५ सप्टेंब २०२३ रोजी जारी केलेल्या सामान्य परिपत्रक क्रमांक २०/२०२०, १४/२०२०, १७/२०२०, २०/२०२१ ०३/२०२२ आणि ११/२०२२ आणि ०९/२०२३ यांचे संदर्भ घेत आयोजित केली जाईल. एजीएम कंपनीच्य नोंदणीकृत कार्यालयात भौतिक उपस्थितीशिवाय व्हीसी/ओएव्हीएमद्वारे घेतली जाईल, त्यामुळे सभेचे आभासी स्थळ कंपनीचे नोंदणीकत कार्यालय असेल.

सदर परिपत्रकांचे पालन करत, एजीएमची सूचना आणि वित्तीय वर्ष २०२३-२४ साठीचा वार्षिक अहवाल दिनांक ६ सप्टेंबर २०२४ रोजी कंपनीच्या नोंदणीकत भागधारकांच्या/सदस्यांच्या ई-मेल पन्याव इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे पाठविण्यात आले आहेत. हे दस्तऐंवज कंपनीच्या वेबसाइटवर www.comrade net.in तसेच स्टॉक एक्स्चेंज म्हणजेच बीएसई लिमिटेडच्या ( www.bseindia.com ) आणि बिगशेअ सर्व्हिंसेस प्रायव्हेट लिमिटेडच्या (Bigshare) वेबसाइटवर https://vote.bigshareonline.com उपलब्ध आहेत. ज्यांनी आपला ई-मेल पत्ता नोंदणी केलेला नाही. अशा सदस्यांना विनंती केली जाते की त्यांनी इलेक्टॉनिव

स्वरूपात तेवलेल्या समभागांसाती आपल्या दिपॉब्रिटरी सहभागींमार्फत दिपॉब्रिटरीकडे ई-मेल पत्ता नोंटवावा आणि भौतिक स्वरूपातील समभागांसाठी कंपनीला पत्राद्वारे आपला ई-मेल पत्ता, पूर्ण नाव, फोलिओ क्रमांक आणि होल्डिंग्जसह info@comrade.net.in या ई-मेल आयडीवर पाठवून नोंदणी करावी.

तसेच, कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम ९१ आणि त्याअंतर्गत तयार केलेले नियम तसेच सेबी ( लिस्टिंग ऑब्लिगेशन्स आणि डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) नियम, २०१५ च्या नियम ४२ च्या तरतुदींच्या पालनात कंपनीच्या सदस्यांची नोंदणी आणि समभाग हस्तांतरण पुस्तके **मंगळवार, २४ सप्टेंबर २०२४ ते सोमवार ३० सप्टेंबर २०२४ (दोन्ही दिवस समाविष्ट) या कालावधीत एजीएमसाठी** बंद राहतील.

रिमोट ई-व्होटिंग आणि एजीएम दरम्यान ई-व्होटिंगसाठी सूचनाः कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १०८ आणि कंपनी व्यवस्थापन आणि प्रशासन नियम, २०१४ च्या नियम २०. तसेच सेबी ( लिस्टिंग ऑब्लिगेशन्स आणि डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स ) नियम, २०१५ च्या नियम ४४ च्या पालनात, कंपनी आपल्या सदस्यांना ८व्या एजीएमच्या सचनेतील सर्व ठरावांवर इलेक्टॉनिक मतदानाची सुविधा बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडच्या ("बिगशेअर") इलेक्ट्रॉनिक मतदान

सदस्यांना सूचित केले जाते कीः a) ८व्या एजीएमच्या सुचनेत नमुद केलेले व्यवसाय इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे मतदानाद्वारे पार पाडले जाऊ

 ज्या व्यक्तीचे नाव सोमवार, २३ सप्टेंबर २०२४ रोजीच्या कट-ऑफ तारखेला सदस्यांच्या नोंदर्ण पस्तकात किंवा डिपॉझिटरीद्वारे ठेवलेल्या लाभधारकांच्या नोंदवहीत आहे. त्यांनाच रिमोट ई-व्होटिंगर्च -सुविधा तसेच एजीएममध्ये ई-व्होटिंगचा लाभ घेण्याचा अधिकार असेल;

) रिमोट ई-व्होटिंगची प्रक्रिया **शुक्रवार, २७ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ०९:०० वाजत** (भारतीय प्रमाण वेळ) सुरू होईल आणि ती रविवार, २९ सप्टेंबर २०२४ रोजी संध्याकाळी ob:oo वाजता (भारतीय प्रमाण वेळ) संपेल दिलेल्या वेळेनंतर रिमोट ई-व्होटिंगची सविध उपलब्ध राहणार नाही. एजीएममध्ये देखील ई-व्होटिंगची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल, आणि ज्या सदस्यांनी रिमोट ई-व्होटिंगद्वारे मतदान केलेले नाही, ते एजीएममध्ये मतदान करू शकतील. ज्यांनी रिमोट ई-व्होटिंगद्वारे मतदान केले आहे, ते एजीएमला उपस्थित राहू शकतात, परंतु पुन्हा मतदानाच अधिकार त्यांना मिळणार नाही. एकदा सदस्याने ठरावावर मतदान केले की, त्यानंतर ते बदलण्याची परवानगी दिली जाणार नाही.

d) ज्यांनी समभाग खरेदी केले आहेत आणि सूचनेच्या पाठवणीनंतर सदस्य झाले आहेत, आणि २३ सप्टेंबर २०२४ च्या कट-ऑफ तारखेनसार पात्र समभागधारक आहेत. त्यांनी लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळवण्यासाठी एजीएमच्या सूचनेचा संदर्भ घ्यावा. डीमॅट स्वरूपात समभाग असलेल्या, भौतिक स्वरूपातील समभागधारक आणि ज्यांनी आपला ई-मेल पत्ता नोंदवलेला नाही अशा सदस्यांसार्ठ रिमोट ई-व्होटिंग आणि एजीएममधील ई-व्होटिंगच्या सूचना एजीएमच्या सूचनेत दिल्या आहेत. व्हीसी, ओएव्हीएमद्वारे एजीएममध्ये उपस्थित राहण्यासाठीच्या सूचनाही एजीएमच्या सूचनेत दिल्या आहेत.

संचालक मंडळाने मयंक अरोरा अँड कंपनी, प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरी (सीओपी. १३६०९) यांची निवड केली आहे, जे मतदानाची प्रक्रिया पारदर्शक आणि योग्य पद्धतीने पार पाडतील.

तारीखः ०६/०९/२०२४

स्थानः मुंबई

जर भागधारक/गुंतवणूकदारांना व्हर्च्युअल बैठकीबद्दल काही शंका असतील, तर तुम्ही डाउनलोड विभागातील https://ivote.bigshareonline.com येथे उपलब्ध वारंवार विचारले जाणारे प्रश्-(FAQs) पाह शकता किंवा आम्हाला ivote@bigshareonline.com या ई-मेल आयडीवर ई-मेल करू शकता किंवा १८००२२५४२२ या क्रमांकावर संपर्क साधू शकता.

कॉम्रेड अप्लायंसेस लिमिटेड साठी (पूर्वी ओळखले जात होते अंबानी ऑरगॅनिक्स लिमिटेड म्हणून)

खुर्शीद आलम (डीआयएन: ०७३४९३३८) व्यवस्थापकीय संचालक

भाषांतरामध्ये त्रुटी आढळल्यास इंग्रजी मजकूर ग्राह्य धरण्यात येईल

सहाय्यक उपाध्यक्ष-l आणि विभाग प्रमुख

(सरफैसी ॲक्ट अन्वये प्राधिकृत अधिकारी)